

November 17, 2022

To,

BSE Limited

P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001.

Scrip Code

512379

Scrip Id

CRESSAN

Subject: Newspaper Publication of un-audited Financial Results for quarter and half year ended on September 30, 2022.

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47(3) and 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of newspaper advertisement published on November 16, 2022, pertaining to the Un-audited Financial Results of the Company for the quarter ended September 30, 2022.

Kindly take the above on record.

Thanking You

For Cressanda Solutions Limited

Milind Palav

Director

DIN: 08644812

SSANDA GOLLANDA GOLLA

Date :- 15/11/2022

Maharashtra Jeevan Pradbikaran Water Management **Division, Nashik**

Holaram Colony, Sadhuvaswani Road, Nashik, (Maharashtra) 422002 Telephone No.0253-2232088, E-Mail Id - eeemnashik@email.com

E-Tender Notice No. 17 for 2022-23

Executive Engineer, M.J.P. Water Management Division, Nashik invites E-Tender for the work of Mulane and 3 Village Rural Water Supply Scheme Tal. Dindori, Dist. Nashik under Jal Jeevan Mission Programme. Cost of tender Rs. 455.90 Lakhs & for all relevant information that is scope of work, time table available be made on website www.mahatenders.gov.in from 15/11/2022 for detailed information.

Executive Engineer M.J.P. WM Division, Nashik DGIPR 2022-23/4044



PUBLIC NOTICE

residents, environmental groups and others are

accorded Environmental Clearance to Proposed

Expansion of "Runwal Garden" at plot bearing survey number Survey No.4, Hissa No. 1-6 & 9

11, Survey No.5, Hissa No.1-6, Survey No.6, Hissa No.1-3, Survey no.7, Hissa No.1, 2A, 2B, 2C, 3B, Survey No.8, Hissa No. 1-9, Survey No.

2C. 35, Survey No.5, Hissa No. 1-9, Survey No. 19, Hissa No. 1-8, Survey No. 10, 8 11, Survey No. 12, Hissa No. 1-14, Survey No. 13, Survey No. 14, Hissa No. 1, 2A, 2B, & 3-5, Survey No. 15, Survey No. 16, Hissa No. 1, 2, Survey No. 17, Hissa No. 1-11, Survey No. 18, 19+,20, Hissa No. 1, 2, Survey No. 21, Hissa No. 1-4, 22, Survey No. 21, Hissa No. 1-4, 22, Survey No. 21, Hissa No. 1-4, 28, Survey No. 21, Hissa No. 21, His

Survey No.23, Hissa No. 1-3 & 10, Survey No.37, Hissa No. 1,2B, 2C,2D,3 & 4, 21, Survey No.38, Hissa No.1 & 2, Survey no.39, Hissa

No.1, Survey No.40, Survey No. 41, Hissa No. 1A, 1B, 2, 3, & 4, Survey No.42, Hissa No. 2, Survey No.44, Hissa No. 1-4, 5A, 5B, 6A, 6B, &

7-20, Survey No.49, Survey No.50, Hissa No.1-3, Survey no.51, Hissa No.1-2, Survey No.56, Hissa No. 1-2, at Village Gharivali. Survey No.

144, Hissa No. 1-12, Survey No. 45, Hissa No. 1-4, 5A, & 6, Survey No. 46, Hissa No. 1, 2A, 2B, & 3, Survey No. 47, 49, 50, & 51, Survey no. 52, Hissa

No.1 & 2, Survey No.53, Hissa No. 1A, 1B, 2A, 3A, & 3B, Survey No.94, at Village Usarghar, Survey No.67, Hissa No. 1 at Village Sagaon,

Tal Kalyan, Dist. Thane by M/s. Runwa Residency Pvt. Ltd. Tal Kalyan, Dist Thane

proposed by M/s. Runwal Residency Pyt. Ltd.

Versus
Kalakumar M. Bhogle
(Full name not known)
Age:- aduit, not known, Occu:- not known.
Last known address at 68-B, situated on 6th
Floor, All Chambers, Opp. Nagindas
Master Lane, Fort, Mumbai - 400 023

WHEREAS, the Plaintiff abovenamed has instituted the above suit against Defendants praying therein that the Defendant be ordered, decreed and directed to handover quiet, vacant

praying therein that the Defendant be ordered, decreed and directed to handover quiet, vacant and peaceful possession of the suit premises viz Room No.68B, situated on Sixth Floor, Alli Chambers, Nagindas Master Lane, Fort, Mumbai 400 023 having C.S. No.174, 180, 181, the suit premises is surrounded by boundaries: On or towards East by:- Jairam Chandnani Marg On or towards North by:-Room No.68-68-A. On or towards North by:-Room No.68-68-A. On or towards North by:-Room No.68-68-A. On or towards South by:-Mudhana Shetty Marg and for such other and further reliefs as prayed in the Plaint.

THESE ARE to charge and command you Defendant abovenamed, to file your Written Statement in this Court within 30 days from the date of the receipt of the summons, and personally to appear before the Hon'ble Judge presiding in Court Room No.11, 04th Floor, Old Building, Small Causes Court, L. T. Marg, Mumbai-400 002, on 18th November 2022 at 2.45 pm. in person or through authorized Pleader duly instructed to answer the Plaint of the Plaintiff abovenamed.

Take notice that, in default of your appearance of the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence.

YOU may obtain the copy of the said Plaint from the Court Room No.11 of this Court. Given under seal of the Court, this 27th day of September, 2022.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given as per the instructions of my client, MR. AJAY JANARDHAN

NIMBALKAR who intends to investigate the right, title and interest in the property more particularly described in the Schedule written

nereinunder, presently standing in the names of MR. VARESH DEEPCHAND JAIN and MRS

Any person/s, individuals, institutions or entities

having any claim or interest by way of right share, inheritance, lease, sub-lease, sale

mortgage, easement, lien, charge, exchange, relinquishment, release, beneficiary/ies under Will, bequest, device, assignment, gift, trust,

maintenance, possession, or otherwise, or by

way of any other method through any agreement, deed, document, writing, family

arrangement, settlement, litigation, decree of

court order of any court of law/tribunal of court order or otherwise howsoever or otherwise how or otherwi

whatsoever nature in respect of and with regard

to the said Schedule property mentioned herei

under to inform the undersigned in writing, thei claim/s, demand/s, objection/s, supported with

valid documentary evidence within 7 (Seven

days from the date of publication of this Notice.

Any claim/s received after the expiry of

(Seven) days shall be discarded & would be deemed that no such claim/s, right/s, title/s estate or interest/s exist and the same shall be

reated as waived or abandoned and not binding

pon my client's and the purchase transaction

hall be completed without any further Notice. SCHEDULE

All that piece or parcel of property being Flat no

1 on the 1st Floor admeasuring 828 sq. ft. buil up along with one (1) stilt car parking space in

the building known as 'Bhagwanti Niwas' lying on Plot no. 468, on 14th Road, Khar (W), Mumbai - 400052 bearing City Survey no. F/106 of Village Revenue Bandra, Taluka Andheri in

he Registration district of Mumbai City and

mbai Suburban in the District of Mumbai.

Advocate for the Purchaser) 201, Fortune House, Plot no. 456, 2nd Floor

15th Road, Opposite Khar Gymkhana, Khar (W)

(Rs. in Lakhs except EPS)

Email: advocate.talreja@gmail.com

RAHUL G. TALREJA

NEERA VAREH JAIN.

Seal Additional Registrar.

The Defendant abovenamed.

www.navshakti.co.in

OFFICE OF THE CHIEF ENGINEER (CIVIL)	AU & PC, CSPGCL, Shed No. 2, Dangania, Raipur-492013
Phone No. 0771-2576320 & 0771-2576324, we	bsite www.cspc.co.in E-mail:-cecivil.aupc@gmail.com
No.03-15/W/1068	Raipur, date 14.11.2022
E TEND	ED MOTICE

Online bids are invited through CSPCL e-bidding system (SAP SRM) from contractors registered in appropriate class in CSPGCL in three part tendering system. The unregistered contractor having experience in Govt./Public Sector Undertaking/Local bodies/Power Generating Companies in India only may also be considered on submission of experience certificate for following works as mentioned below :-

Sl. No	Tender Specification No.	Name of Work	NIT value i/c 18% GST (Rs.)	EMD (Rs.)	Completion period (incl. Rainy season)	
1	CEC/AU&PC/ HTPS-KW/ W/2022/66	Fly ash utilization by transportation of fly ash and filling in various low laying areas within a distance of upto 50 Km from Ash Silo of 1x500 MW Extn. Unit at HTPS, CSPGCL, Korba West.	78.50	78500/-	6 Months	81000 28141
2	CEC/AU&PC/ HTPS-KW/ W/2022/70	Fly ash utilization by filling in various low laying areas as required within a distance of 50.00 Km by evacuation of fly ash from Ash Dyke Jhabu at HTPS, CSPGCL, Korba West.		1,51,700/-	04 Months	81000 28291
3	CEC/AU&PC/ HTPS-KW/ W/2022/71	Fly ash utilization by transportation of fly ash to brick manufacturing plant located at various locations of Korba with maximum lead upto 50 Km from Ash Silo of 1X500 MW, HTPS, CSPGCL, Korba West.	52.75 Lacs	52,800/-	12 Months	81000 28319
4	CEC/AU&PC/ DSPM-KE/ W/2022/72	Utilization of fly ash by filling in various low laying area as required within a distance of 50 KM by evacuation of fly ash from Ash Silo of DSPM-TPS, CSPGCL, Korba East.	83.44 Lacs	83,500/-	06 Months	81000 28289

1000/- + 18% GST). Thedue date & time for submission of bids Tender Cost & EMDis 05.12.2022 (up to 15:00 Hrs) and bid opening date (Techno commercial bids) is 07.12.2022 (up to 16:00)Hrs respectively. The ender document can be viewed and downloaded online from our e-bidding portal https://ebidding. espel.co.in: 50724/irj/portal.

Note:-(i) The L-1 bidder shall be decided on overall cost to company basis including GST (for Sl. No. 3).(ii) In case, the rate quoted by the contractor is on extremely lower side than estimated contract value, a performance guarantee @ 5% of contract value i/c GST in addition to Security Deposit shall have to be deposited by the contractor.(iii) Maintenance period shall be 12 months for SI No. 1& 2 and SI. No. 3 & 4 is Chief Engineer (Civil) AU & PC

SAVE ELECTRICITY

S-34606/2

CSPGCL, Raipur

GOVERNMENT OF MAHARASHTRA Office of the Executive Engineer.

Presidency (P.W.) Division. Mumbai Email: presidency.ee@mahapwd.eov.in **E-TENDER NOTICE NO 70 FOR 2022-2023**

Online E- Tenders in B-I Form For the Following Work are invited by the Executive Engineer, Presidency Division, PWD, 2nd floor Bandhakam Bhavan, 25 Murzban Road, Fort, Mumbai-400 001 (Tel. No 22016975/22016977)from contractors registered in appropriate class of the Public Works Department. Right to reject/accept of all or one tender is reserved by the undersigned

Sr. No.	Name Of Work	Amt.				
1	Providing and Fixing sensotronic Type Urinals of Main Building General Toilets (4th Floor to 7th Floor) in Mantralaya	14.99				
2	Vistarit Amdar Niwas, Mumbai. Providing & Fixing flase ceiling, Alluminium sliding window, plastering, Furniture in Hon. MLAs Room No. 303 & Repairs Allu. Sliding window Drainage Line, Canteen, Gr. Floor at Vistarit Amdar Niwas, Mumbai.	16.46				
3	Repairs to Servant Qtrs at Govt. Bunglow Agradoot at Malbar Hill, Mumbai.					
4	Replace to Sanitary fitting Repairs to Door shutter storage unit in Avanti Flat no 5,6 & Amber Flat no 19 Building at N D Road Mumbai.					
5	Providing and Fixing ACP Panel on Main & Rear gate Porch at NCH at Mumbai.	11.94				
6	Renovation of Door Allu. Window Storage Unit Toilets Kitchen otta kitchen Trolly Plaster & Painting in Room no 11 at Govt Sagar Bid Chuchgate, Mumbai.	13.23				
7	7 Providing and supplying and fixing in position stainless steel perforated jali to WC block louvered window to Gents and Ladies toilet WC wing externally at Tower & Dome bldg					
8	8 Extension to office area of 2n" floor jetwan Bungloq at Malbar hill mumbai (M T Roof Partition HOPE tank and external internal paint toilet block flooring)					
9	Renovation & providing furniture articles in flat no. 301, Tushar bldg. at Churchgate, Mumbai.	14.45				
10	Renovation of Door, Allu. Windows, Storage Unit, Toilets, Kitchen otta, Kitchen Trolly, Plaster & Painting in room no. 504, at Govt. Tushar Bldg., Churchgate, Mumbai.	12.47				
11	New Council Hall Bldg- Repairs passage flooring and lift lobby cladding wall at 20th floor and Repairs various office window at Tower bldg at NCH at Mumbai	17.76				
12	New Council hall Bldg at Mumbai- Repairs fixed window on 2nd floor terrace of Dome Bldg at NCH at Mumbai.	17.45				
13	Repairs to Elevator Lift (Civil Work) at Avanti Amber Building at N D Road, Mumbai.	18.78				
14	14 Providing Fencing to Compound and Narcoties & Eow Office Gate Sweeper Block Quaters at Mahapalika Marg Mumbai.					
15	providing and fixing paver blocks and repairs to drainage chamber behind New Bldg in City Civil Court compound, Mumbai	22.16				
16	1 7					

Issue Date :-16.11.2022 to 23.11.2022

Opening Date :- 24.11.2022

All the corrigendum/Changes pertain to notice will not published in newspapers

that will published in E-tendering process. All the detail Information is available on following websites

1) www.mahapwd.com 2) www.mahatenders.gov.in

DGIPR 2022-23/4062

No.PD/TC/11139 Office of the Executive Engineer, Presidency Division, P.W.D., 2nd floor,

Bandhakam Bhavan, 25, Murzban Road, Presidency Division, Mumbai. Fort, Mumbai 400 001 Date: 01/11/2022

Sd/-(C. T. Naik) **Executive Engineer** Presidency Division Mumbai

CRESSANDA SOLUTIONS LIMITED

CIN: L51900MH1985PLC037036

Reg. Office: #312A, Embassy Centre, Nariman Point,, Mumbai, Maharashtra, 400021 Contact No.:- +91 81692 45676, Website:: www.cressanda.com, Email:- cressanda123@gmail.com

Extracts of the Statement of Un-audited Financial Results

for the Quarter and half year ended September 30, 2022

		Standalone		Consolidated			
Particulars	Quarter ended 30.09.2021 (Unaudited)	Six months ended 30.09.2022 (Unaudited)	Quarter ended 30.09.2021 (Unaudited)	Quarter ended 30.09.2022 (Unaudited)	Six months ended 30.09.2022 (Unaudited)	Quarter ended 30.09.2021 (Unaudited)	
Total income from operations (net)	2090.52	3929.51	5.03	2425.33	4515.85	5.03	
Net Profit/(Loss) for a period (before tax and exceptional items)	40.49	66.94	(4.36)	112.95	68.87	(4.36)	
Net Profit/(Loss) for a period before tax (after exceptional items)	120.49	199.44	(4.36)	192.95	201.37	(4.36)	
Net Profit / (Loss) for the period after tax	126.99	199.44	(4.36)	199.45	201.37	(4.36)	
Total Comprehensive Income for the period	126.99	199.44	(4.36)	199.45	201.37	(4.36)	
Paid –up Equity Share Capital (Share of Re. 1/- each)	3984.96	3984.96	3,035.78	3,984.96	3,984.96	3,035.78	
Earning per equity share							
Basic:	0.032	0.05	(0.001)	0.05	0.051	(0.001)	
Diluted:	0.032	0.05	(0.001)	0.05	0.051	(0.001)	
Notes				•			

Place : Mumbai

Date: 14/11/2022

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Result for the quarter and half year ended is available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com).

Figures of the previous year have been re-grouped/ re-arranged / re-classified wherever considered necessary.

For Cressanda Solutions Limited Sd/-Milind Palav Director

DIN: 08644812

IDBI Bank Ltd., Dosti Pinnacle, GF, Plot No. E-7, Road No.) IDBI BANK 22, Wagle Industrial Estate, MIDC, Thane (W), Thane Pin: 400604 hereby informed that the Department of Environment, Government of Maharashtra has Public Notice - Demand Notice u/s 13(2) of SARFAESI Act)

NOTICE UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (the SARFAESI Act) otice is hereby given to the below mentioned Borrower(s) and Mortgagor(s) that the Borrowe tioned in below table were sanctioned financial assistance by IDBI Bank Ltd. (IDBI Bank), by vay of Home Loan / Mortgage loan. Pursuant to the sanction of the said financial assistan ecessary loan and security documents were executed by Borrower's/Mortgagor's. The sai inancial ássistance has beén secured, inter alia, by mortgage by deposit of title deeds of the properties mentioned in below table. As the Borrower's have defaulted in repayment of the saic inancial assistance in terms of the Loan Agreement (s), the account of the Borrowers have bee assified as non-performing assets (NPA) in the books of IDBI Bank in terms of the guideline ssued by Reserve Bank of India (RBI) from time to time. In view of the defaults committed by the rrowers, IDBI Bank, vide it's letter, has declared the financial assistance together with interest and other moneys, to have become immediately due and payable by the Borrower and called upon the Borrower to pay to IDBI Bank the said sums together with further interest thereon ti ayment or realization, at the contractual rate as stated in the said letter. The amount is due and payable by the Borrower to IDBI Bank, along with further interest thereon at the contractual rate t

cessary notice was issued/served by IDBI Bank. under section 13(2) of the SARFAESI Act a he respective addresses of the Borrower(s)/ Mortgagor(s) by "Registered post with vledgement Due" which was returned un-served, In view of the aforesaid, this publi notice is issued in compliance with Proviso to Rule 3 (1) of the SARFAESI Rules Please note that you shall not transfer or otherwise (other than in the ordinary course of you

usiness) any of the Secured Assets, without prior written consent of IDBI Bank, failing which you hall be liable for an offence punishable under section 29 of the SARFAESIAct. We invite your attention to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of tin

well this your attention to provide the secured assets.

In the circumstances, Borrower (s) /Mortgagor (s) is, once again, requested to pay the aforesaid amount within sixty days from the date hereof failing which IDBI Bank, as a secured creditor shall be entitled to enforce its security interest, under the provisions of the SARFAESIAct as also under

Under vide application no. SIA/ MH/ MIS/ 70.46/		any other law as available to IDBI Bank for realising its dues.						
2018 dated 10/06/2022. The copy of clearance letter is available with the Maharashtra State Pollution Control Board	Sr. No.	Name of the Borrowers / Mortgagors / Guarantors	Demand Notice Date	Demand Notice Amount (Rs)	Property Address			
(www.empcb.in) for reference.	1.	Shri. Effy Ravi Gurav/ Shri. Ravi Shantaram Gurav	27-09-2022	3251252/-	Flat no-702, 7th Floor, Sneh Residency, Bldg-1, Khambalpada, Kanchangaon, Bhoirwadi, Thane, Maharashtra - 421201.			
IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI R.A.E. SUIT NO. 810 OF 2021	2.	Shri. Vishal Shashikant Nikalje/ Ms. Rupanji Babasaheb Bansode	26-09-2022	1218044/-	Flat no - C/102, Golden Valley, Sonivali Village, Badlapur (West), Maharashtra - 421503			
Zarin Irshad Moloobhai) Age 72 yrs, Occu: Business) Residing at 4, Sindula N. Gamadia Road,) Mumbai - 400 026	3.	Shri. Ajit Pandurang Wagh/ Shri. Lalan Ajit Wagh	23-09-2022	361807/-	1, Jivan Sathi Co-op Hsg Soc Ltd, Ajit Pandurang Wagh, Plot no-14 to 17, S no - 117/5B/1+3, Opp B Nashik Maharashtra 422010.			
wummai - 400 026	4.	Shri. Dhiraj Babruvan Giri/ Shri. Babruvan Lalabuwa Giri	30-09-2022	1922576.78	Office no - 004,1 st floor, Om Sai apt, Kharwai, Essar Petrol Pump, Badlapur, Maharashtra-421503. Shop no - 001,Ground Floor, Om Sai Apt, Kharwai, Essar Patrol Pump, Badlapur, Maharashtra-421503.			

Date: 15-11-2022 Authorised Officer, IDBI Bank Ltd.

> APPENDIX IV [See rule 8 (1)] POSSESSION NOTICE

The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 22,04,2022 calling upon the Borrower(s) MAHESH ASHOK PATIL AND PRATIBHA MAHESH PATIL to repay the amount mentioned in the Notice being Rs.28,09,917.44 (Rupees Twenty Eight Lakhs Nine Thousand Nine Hundred Seventeen and Paise Forty Four Only) against Loan Account No HDHLSNG00486743 (Earlier LAN Code 00000682 of DHFL) (APPL NO. 01867208) as on 12.04.2022 and interest thereon within 60 days from the date of

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security nterest (Enforcement) Rules, 2002 on 11,11,2022.

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs.28,09,917.44 (Rupees Twenty Eight Lakhs Nine Thousand Nine Hundred Seventeen and Paise Forty Four Only) as on 12.04.2022 and interest thereon.

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

PROPERTY BUILT UPON LAND BEARING S.NO. 199/B, PLOT NO. 94, ADMEASURING 142 SQUARE METERS, SITUATED WITHIN THE LIMITS OF MUNICIPAL COUNCIL TASGAON AT PUNDI ROAD, BHAVANI MATA NAGAR NEAR ANAND SAGAR SCHOOL, TASGAON, SANGLI-416312, MAHARASHTRA WHICH IS BOUNDED AS FOLLOWS:

FAST : PLOT NO. 101 WEST : ROAD NORTH : PLOTNO.93 SOUTH : PLOT NO. 95

Date: 11.11.2022

Place: SANGLI INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

NEW INDIA CO-OPERATIVE BANK LTD. (Multistate Scheduled Bank)
Corporate Office : New India Bhawan, A.V. Nagwekar Marg, Prabhadevi, NI/CO/RC/017130060000013/336/2022-23. Date: 27.10.2022

Authorised Office

NOTICE U/S 13 (2) OF SECURITISATION & RECONSTRUCTION OF NANCIAL ASSETS & ENFORCEMENT OF SECURITY INTEREST

1. M/s. Samarth Telecom ..Borrowe Shop No.9, Building No.B/65/66, Sector No.1, Opp TMT Bus Stop, Shanti Nagar, Mira Road (E) -401 107.

2. Mr. Yogesh Suresh Kole,Partner/Surety A-401. Sai Siddhi CHSL., Achole Road, Sai Vinayak Nagar Nallasopara (E), Palghar

401209.

B-2/205/206,Missquitta Nagar, Chatrapati Shivaji Road, Dahisar (E), Mumbai-400 068. 4.Ms. Neena Ramswaroop Anand,Surety

A-1702, Cluster-3, Poonam Estate., Opp. Surya Shopping Centre, Shanti Garden, Mira Road (E) -401 107. Dear Sir/Madam

Ref. :- Your Cash Credit Account No.017130060000013 with our Shanti Nagar, Mira Road(E) Branch.

1. M/s. New India Co-operative Bank Ltd. (herein after referred to as the Bank) having one of its Branch at Shanti Nagar Mira Road(E) sanctioned the following credit facilities (herein after referred to as the "said Credit facilities") of Rs.75,00,000/- (Rupees Seventy Five Lakh Only) on the terms and conditions contained in the sanction Letter mentioned herein below, to you No. 1 and you No. 2 to 4 have guaranteed repayment of the amount due and payable under the said Credit facilities with interest, costs, charges

and expenses as guarantors. The details of the Sanction letter and the Credit facilities are as under: anction letter Type of Amount

No.& Date	facility	sanctioned (Rs in Lakh)	
CRPR/GM/ N-14/ dated. 03.06.2017 & NI/CREDIT/ 401/2018-19 dated January 05, 2019	Cash Credit	Rs.75.00	Hypothecation Charge On Stock & Book Debts. Equitable Mortgage Charge on Flat No.1702, 17th Floor, A-Wing, Bldg.No.4, Poonam Estate Cluster No.III CHS. Ltd., Opp.Surya Shopping Centre,Mira Road (E)—401107.
O Verille AME Nee	D		I have an at all Faviltable Mantagan about

You No. 4 Ms. Neena Ramswaroop Anand, have created Equitable Mortgage charge on the following property, in favor of the Bank to secure repayment of the amount due and payable under the said Credit facilities together with interest, costs, charges and expenses. You have also deposited the original title deeds of the property and executed necessar documents to create charge on the said property. The details of the property is as under:-

Flat No.1702, 17th Floor, A-Wing, Bldg.No.4,Poonam Estate Cluster No.III CHS. Ltd., Opp.Surya Shopping Centre,Mira Road (E) – 401 107.Adm. 804 sq.ft. Carpet area. Owned by Ms. Neena Ramswaroop Anand.

3. You **Nos. 1 to 4** have defaulted in repayment of the amount due and payable under the said Credit facilities in spite of repeated requests and reminders and therefore the accounts have been classified as Non-Performing Assets with effect from 30.09.2022 as per the uidelines of Reserve Bank of India on IRAC norms.

The outstanding balance amount due and payable to the Bank as on date under the

aforesaid Credit facilities together with future interest are as under

Loan Account No.	Amount outstanding Balance	Future interest
017130060000013	Rs.75,00,000.00	@12.50%. p.a. w.e.f. 01.07.2022 compounded with monthly rest and penal interest @ 2% p.a, without compounding.
5 V. N. A 4- 4-		(I CD TE 00 000 00 /D

5. You Nos. 1 to 4 are hereby called upon to pay the sum of Rs.75,00,000.00 (Rupees Seventy Five Lakh Only) together with future interest thereon at the rate herein above mentioned within 60 days from the date hereof, failing which Bank shall take steps for enforcement of security interest of the Bank in the mortgaged property mentioned herein above under the provisions of the "SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 which

please note. 6. The amount due and payable to the Bank under the said Cash Credit facility is secured by mortgage over property mentioned herein above. With effect from receipt of the aforesaid notice you are directed not to deal with, encumber, sale, transfer, assign and/ or create third party's rights of any nature whatsoever in or upon the said mortgaged properties or any part

7. This notice is without prejudice to the Bank's right to initiate/continue such other actions nd/or legal proceedings, as it deems fit and necessary under provisions of any other law. Yours faithfully,

sd/-(Bhaskara Amin)

y M/s. JANAM more particularly described in the Schedule hereunder

Any person having any claim against the said Property by way of sale, exchange mortgage, gift, trust, charges, maintenance, inheritance, possession, lease, lien c otherwise is hereby requested to make the same known in writing along with documentary evidence to the undersigned within 14 days from this notice hereo failing which the claim of such person will be deemed to have been waived abandoned or given up and the same shall not be entertained thereafter.

Office Premises No.512A admeasuring about 1025 sq. ft. carpet area on 5th floor of building known as "PANCHRATNA" along with 1 car parking space constructed on the plot of land bearing Cadastral Survey No. 1/1487 of Girgaon Division situate at Mamo ermanand Marg, Opera House, Mumbai-400004. ('Property')

519, Kaveri Neeta CHSL, Flat no.C2, 3rd Floor, H. R. Mahajani Marg, Matunga (E), Mumbai 400019 E:parekh.alisha@gmail.com # 9820164291

MUMBAI METRO RAIL CORPORATION LIMITED (A JV-SPV of Govt. of India and Govt. of Maharashtra)

No./PRO/MMRC/24

Date: 16/11/2022

Behind Income Tax Office, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 51

NOTICE INVITING TENDER

Transit Office Building, 'A' Wing, 'E' Block, North Side of City Park,

Tender Reference Number: MMRC/IT/ERP Upgradation/85/V

MMRCL invites sealed bids in accordance with "Single Stage Two Cover" bidding system from eligible bidders for "Modification and Upgradation of existing Oracle ERP Application & Database on Oracle Cloud Infrastructure including Support & Defect Liability Period (DLP) for Mumbai Metro Line 3 at MMRCL"

A complete set of the bidding documents may be acquired from e-tendering portal www.tenderwizard.com/MMRC between 16/11/2022 14:00 hrs. to 30/12/2022 11:00 hrs. Applicant are requested to refer to the detailed NIT published on the e-tendering portal

www.tenderwizard.com/MMRC and website www.mmrcl.com Interested bidders shall submit Proposal online at www.tenderwizard.com/MMRC as per the prescribed guidelines on or before 30/12/2022 11:00 hrs.

(Sh. Dinesh Kumar)

Sr.DGM / IT. MMRCL

OSBI State Bank of India

Retail Assets Central Processing Centre Thane Branch Dosti Pinnale, Gate No.3, Road No. 22, Wagle Industrial Estate Thane- 400 604. Tel No. 022-21581700/14, email:- rasecc.thane@sbi.co.i

POSSESSION NOTICE [See Rule 8 (1)](For immovable property) Account no. 65199413531 Whereas, The undersigned being the Authorized Officer of State Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section

13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued

demand notice dated 03.03.2022 calling upon the Borrower to Mr.Vikramjeet Singh Waraich, Mrs.Mandeep Kaur Waraich, Mr.Mohinder Singh Waraich 8 Mrs.Gurmit Kaur Waraich repay the amount mentioned in the notices aggregating Rs.2,03,88,394/- (Rupees Two Crores Three Lacs Eighty Eight Thousand Three Hundred Ninety-Four Only) as on 03.03.2022 with further interest, Cost, Charges, etc. within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower and guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/guarantors and the public in general that the undersigned

has taken possession of the property described herein below belonging to Mr.Vikramjeet Singh Waraich, Mrs.Mandeep Kaur Waraich, Mr.Mohinder Singh Waraich & Mrs.Gurmit Kaur Waraich in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 and 9 of the said rules on the 10th of November of the year 2022. The borrower/guarantors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the **State Bank of India** for an amount of **Rs.2,03,88,394/- (Rupees**

Two Crores Three Lacs Eighty Eight Thousand Three Hundred Ninety-Four Only) with interest, cost and incidental charges thereon. The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13

of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. ******DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY*******

Flat No.403, B-wing, 4th Floor, Lodha Enchante, New Cuff Parade, Wadala

Date: - 10.11.2022 Authorised Office Place :- Thane

Indiabulls Asset Reconstruction Company Limited Indiabulls

One International Center, 4th Floor, Tower 1, Elphir Road, Mumbai 400013 Appendix - IV Possession Notice (see rule 8 (1) (for Immovable/movable property)

Whereas, the authorized officer of **Indiabulls Asset Reconstruction Company Limited** (Acting in its Capacity as Trustee of Indiabulls ARC –IX Trust) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the security Interest (Enforcement) Rules 2002 issued **Demand Notice dated** 18.03.2020 calling upon the borrowers M/s. Star Associates (Borrower), Mr Mohammad Anjum B Khopekar Proprietor of M/s. Star Associates (Co-Borrower 8 Mortgagor), Mr. Mohammad Shadab B Khopekar (Co-Borrower & Mortgagor) to repay the amount mentioned in the said notice being Rs. 68,56,456.36 (Rupees Sixty Eight Lakhs Fifty Six Thousand Four Hundred Fifty Six and Thirty Six Paise Only) as on 18.03.2020 together with further interest plus costs, charges and expenses etc. within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowe and the public in general that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him/her under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this the 10th Day of November of the year 2022.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of Indiabulis ARC for an amount of Rs. 68,56,456.36 (Rupees Sixty Eight Lakhs Fifty Six Thousand Four Hundred Fifty Six and Thirty Six Paise Only) as on 18.03.2020 together with further interest plus costs, charges and expenses etc. thereon (less amounts paid since issue of demand notice, if any),

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

Description of Immovable/movable Property

Details of Secured Assets (Schedule of Property)- All the property being Shop No. 1 admeasuring 459 sq.ft. Carpet area in the Building known as "Sairaj Residency" situated at M.N. Patankar' Marg Brahmanwadi, Kurla West bearing Survey No. 266, Hissa No.1 & Survey No. 265, Hissa No.2, then situate in Taluka & village, Kurla II and presently bearing CTS Nos 950 & 950/1 to 5 in Kurla Division in the Registration District and Sub District of Mumbai Suburban admeasuring 578.65 square meters (691.50 square yards) as per prior documents but admeasuring 577.40 square meters according to the collector's records of land revenue and bearing Municipal Ward Nos. L/2471 (1) & L/2471 (2) and street Nos 62 (A) , 62 (B) and 62 (C) which is bounded as follows:Towards the East by: Private Road, Towards the West by: Properties bearing CTS Nos 947 & 949, **Towards the North by:** Kuria Pipe Line, **Towards the South by** Property bearing CTS No. 958.

Dated: 15.11.2022 Place: MUMBAI

Sd/- Authorised Office Indiabulls Asset Reconstruction Company Limited (Acting in its Capacity as Trustee of Indiabulls ARC-IX Trust)



237 238, Kuber Complex, Opp. Laxmi Industries, New Link Road, Andheri-West, Mumbai-400 053

NOTICE FOR AGM (Annual General Meeting)

To, ALL MEMBERS

ACTADCD (Association of Cine & Television Art Directors & Costume Designers)

Notice is hereby issued for convening of AGM as per below mentioned details DATE : 20TH NOVEMBER 2022

: MUKTI CULTURAL HUB, MODEL TOWN, J. P. **VENUE**

ROAD, ANDHERI WEST, MUMBAI-400 053

TIMING : 11 AM to 3 PM

To consider the following

AGENDA :-Adoption of last AGM minutes

Adoption of Genera] Secretary's Report

Adoption of audited accounts from 2016 to 2020

Appointment of Auditor for the years 2021-2022 Resolutions/Recommendations from Executive Committee

6. Any other matter with the permission of the chair

Any other matter with the permission of the chair You are requested to make it a point to attend. Thanking you and with warmest regards

Yours faithfully For ACTADCD

SUKANT PANIGRAHY HON. PRESIDENT (09920403668)

HON, GENERAL SECRETARY (09821391434) PLEASE NOTE: Members should carry their valid MEMBERSHIP CARDS/

RANGARAO CHOUGULE

- VALID RECEIPTS. If any member has not renewed his or her membership it
- should be done at our office. In case there is no quorum, meeting will be reconvened
- after half an hour. 4. If any member has any query regarding accounts, he or

she should submit in writing to office before 7 days of



सीआयएन : एल५१९००एमएच१९८१पीएलसी०२४३४०

नों. कार्यालय : २०५, एन्टरप्राईज सेंटर, नेहरु रोड लगत, ऑर्किड हॉटेल च्या बाजूला, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४०००९९. फोन क्रः ०२२-६७३१२३४५, ईमेल आयडी : flomic@flomicgroup.com ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षा करिता अलेखापरिक्षित

अलिप्त वित्तीय निष्कर्षाच्या विवरणाचा उतारा तपशील संपलेली तिमाही						
तपशाल	30.09.7077	30.08.7077	30.09.7079	संपलेले वर्ष ३०.०३.२०२२		
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित		
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१२४६४.२६	१३९५७.१७	۵۵.۶۶۷۷	३७४४६.०३		
इत्तर उपन्न	५४.३८	83.98	४५.४६	१९५.६६		
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी) कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) करोत्तर (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर) कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/ (तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	५७३.९९ ४२७.८४ ४२६.२८	\$\$0.98 \$29.36 \$89.60	९८.०० ७०.२३ ६९.१५	१२९२.९१ ९६३.७० ९७०.८५		
समभाग भांडवल	१८१६.८४	१८१६.८४	१८१६.८४	१८१६.८४		
प्रति समभाग प्राप्ती (रू. १०/- प्रत्येकी)						
१. मूळभूत	२.३५	१.७७	0.38	4.30		
२. सौम्यिकृत	२.३५	१.७७	0.38	५.३०		

ठिकाण : मंबर्ड

वरील माहिती म्हणजे सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲंड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस् रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ आणि सेबी सर्क्युलर क्र. सीआयआर/ सीएफडी/एफएसी/२०१६ दिनांकित ५ जुलै २०१६ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवा विवरणाचा एक उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय निष्कर्ष व त्याच्या उताऱ्याचे विवरण स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटस् म्हणजेच बीएसई लि. (www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट म्हणजेच http://www.flomicgroup.com

> फ्लॉमिक ग्लोबल लॉजिस्टींक्स लिमिटेड साठी लॅन्सी बारबोझा व्यवस्थापिकय संचालक

दिनांक : १४ नोव्हेंबर, २०२२ डीआयएन : ०१४४४९११

ग्रँड फाऊंड्री लिमिटेड

सीआयएन : एल९९९९एमएच१९७४पीएलसी०१७६५५ नों. कार्यालय: ३२७, अरुण चेंबर्स, ताडदेव रोड, मुंबई - ४०००३४.

फोन क्रः ०२२-२३५२६३१६, ईमेल आयडी : cs@gfsteel.co.in, वेबसाईट : www.gfsteel.co.in (रु. लाखांत, ईपीएस सोडून)

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षा करिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाच्या विवरणाचा उतारा						
तपशील	संपलेली तिमाही संपलेले अ०-सप्टें-२१ ३०-सप्टें-२१					
	३०-सप्टें-२२	३०-सप्टें-२१	३०-सप्टें-२२			
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित			
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	0.00	0.00	0.00			
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक						
आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	-८.९	(३.३९)	(१७.०५)			
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व, अपवादात्मक						
आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	-८.९	(३.३९)	(१७.०५)			
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करोत्तर अपवादात्मक						
आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	-८.९	(३.३९)	(१७.०५)			
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/						
(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	0.00	0.00	0.00			
भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. ४ प्रती समभाग)	१२१७.२	१२१७.२०	१२१७.२०			
राखीव लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्यानुसार						
(पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	११८.८२	११८.८२	११८.८२			
मुलभूत व सौम्यिकृत प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस)	-0.08	o	-०.०१			
टीपा :						

- १. वरील माहिती म्हणजे सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲंड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षा साठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तपशीलवार वित्तीय निष्कर्ष व त्याच्या उताऱ्याचे विवरण स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटस म्हणजेच बीएसई लि. (www.bseindia.com) व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लि. (www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.gfsteel.co.in वर उपलब्ध आहे. तपशिलवार वित्तीय निष्कर्ष आणि ह्या उताऱ्याचे पुनर्विलोकन लेखापरीक्षण समितीने केले असून सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२
- रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने मंजूरी दिली. . स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि अर्धवर्षासाइी तपशिलवार अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांवर लेखापरिक्षकांनी सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत आवश्यक असणारे मर्यादित पुनर्विलोकन केलेले आहे.

ग्रँड फाऊंड्री लिमिटेड साठी ठिकाण : मुंबई संचालक आणि सीईओ दिनांक : १४ नोव्हेंबर, २०२२ डीआयएन : ००७३४६५०

फ्युचरफोन लिमिटेड

नों. कार्यालय : नॉलेज हाऊस, श्याम नगर, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड समोर, जोगेश्वरी, मुंबई - ४०००६०, भारत. दू.क्र. ०२२-३०८४ २२००, फॅक्स क्र. ०२२-३०८४ २२०१, सीआयएन : यु६४१००एमएच२०१६पीएलसी२८५९६० ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

	तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२०२२	संपलेली तिमाही ३०.०९.२०२२	संपलेले मागील वर्ष ३१.०३.२०२२
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
۶.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	-	-	०.५१
٦.	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	(०.२५)	(२,१८२.९२)	(१२२.०२)
₹.	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(०.२५)	(२,१८२.९२)	(१२२.०२)
٧.	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा अनन्यसाधारण बार्बीनतर)	(०.२५)	(२,१८२.९२)	(१२२.०२)
ч.	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर धरून)	(०.२५)	(२,१८२.९२)	(१२२.०२)
ξ.	प्रती समभाग प्राप्ती (ईपीएस) :			
	(i) मूलभुत (रु.)	(0.00)	(१९.८४)	(१.११)
	(ii) सौम्यिकृत (रु.)	(0.00)	(१९.८४)	(१.११)
૭.	भरणा झालेले समभाग भांडवल	१,१००.००	१,१००.००	१,१००.००
८.	सिक्युरिटीज प्रिमियम अकाऊंट	_	-	-
٩.	राखीव (पूनर्मूल्यांकित राखीव वगळून)	(५,३५३.७२)	(७,४०५)	(५,३४३.७२)
१०.	नेट वर्थ	(४,२५३.७२)	(४,१२१.६९)	(४,२४३.७२)
११.	भरणा झालेले कर्ज भांडवल	३९,२४७.८१	४१,४२९.३२	३९,२४७.८१
१२.	भांडवल विमोचन राखीव	_	_	_
१३.	डिबेंचर विमोचन राखीव	_	-	-
१४.	कर्ज इक्विटी गुणोत्तर	(९.२३)	(१०.०५)	(९.२५)
१५.	डेब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो (डीएससीआर)	-	-	-
	इंटरेस्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो (आयएससीआर)	-	-	-
				

Sr.

year)

Basic:

2. Diluted:

Place : Indore Date : 14.11.2022

१) वरील माहिती म्हणजे एलओडीआर रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ५२ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केलेल्या तिमाही/वार्षिक वित्ती निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) च्या वेबसाईटस (https://www.bseindia.com/stock-share-price/futurefone-ltd/7fl24/959279/corp-announements/) वर उपलब्ध आहे. २) एलओडीआर रेग्युलेशन्स च्या रेग्युलेशन ५२ (४) मध्ये उल्लेख केलेल्या अन्य बाबींसाठी महत्वाची बीएसई ला कळवली असून युआरएल

(https://www.bseindia.com/stock-share-price/futurefone-ltd/7fl24/959279/corp-announements/) फ्युचरफोन लिमिटेड च्या वतीने आणि साठी

496.76

496.7

386.76

301.40

9400.00

0.00

0.03

536 94

359.84

481.14

9400.00

0.00

0.06

सही/-वैभव केसरकर

SYNCOM FORMULATIONS (INDIA) LIMITED

Regd. Off.: 7, Niraj Industrial Estate, Off Mahakali Caves Road, Andheri (E) Mumbai - 400093, Phone 022-268777/11,

Email: finance@sfil.in, Website: www.sfil.in - CIN: L24239MH1988PLC047759

1447.03

1450 5

1101.94

1124.2

8299.5

0.00

0.13

Extract of the Unaudited Statement of Standalone and Consolidated Financial Results

for the Quarter and Half Year ended 30th September, 2022

Quarter Ended Half Year Ended Year Ended

1033.70

1033 70

746.60

782.54

9400.00

0.00

0.09

The above is an extract of the detailed format of quarterly/half yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly/Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange webiste www.bseindia.com and on the company website

STANDAL ONE

730.06

730.06

562.18

514.07

3299.53

0.00

0.06

ठिकाण : मंबर्ड दिनांक: १४.११.२०२२

Particulars

Net Profit/ (Loss) for the period (before Tax

Net Profit/ (Loss) for the period before Tax, (after

Net Profit/ (Loss) for the period after Tax (after

(Comprising Profit/ (Loss) for the period (after

Tax) and other comprehensive Income (after tax

shown in the Audited Balance Sheet of previous

Reserves (excluding Revaluation Reserve as

Exceptional and/or Extraordinary items)

Exceptional and/or Extraordinary items)

Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period

6 Equity Share Capital (Face value of Rs.1/-)

Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for intinuing and discontinued operations)

1 Total Income from Operations

संचालक डीआयएन : ०९१४०८१७

30.09.2022 30.06.2022 30.09.2021 30.09.2021 30.09.2022 30.06.2022 31.03.2022 30.09.2022 30.09.2021 30.09.2022 30.09.2021 30.09.2022 30.09.2022 30.09.2021 30.09.2022 30.09.2021 30.09.2022 30.09.2022 30.09.2021 30.09.2022 30.09.2021 30.09.2022 30.09.2022 30.09.2021 30.09.2022 30.09.2022 30.09.2021 30.09.2022 30.09.2021 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2021 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.2022 30.09.202 30.09.202 30.09.2022 30.09.202 30.09.202 30.09.202 30.09.202 30.09.202 30.09.202 30.09.20

536.25

536.25

359.15

480.45

13597.63 14779.89 12335.

0.06

9400.00 9400.00

496.76

496.7

386.76

301.4

0.03

2615.18

2617 59

1979.04

2100.74

8624.53

0.24

जाहीर सूचना

यादारे अधिसचित करण्यात येते की आमचे अशील थ्रीमती सुनीता एम खेतान आणि श्री मनोज एस खेतान हे सदनिका २०८. २ रा मजला. सोसायटी नामे ''मॅग्नम . टॉवर^{''} सीएचएसएल, भूखंड क्रमांक ३५७, भूमापन क्रमांक ४१ (भाग), सीटीएस क्रमांक १/१७५, पत्ताः २ रा क्रॉस लेन. लोखंडवाला कॉम्प्लेक्स. वर्सोवा. अंधेरी (पश्चिम), मौजे - ओशिवरा, तालुका अंधेरी, मुंबई ४०० ०५३ या मालमत्तेचे मालक आहेत मुळात सदरील सदनिकेची विक्री मेसर्स लोखंडवाला ् इस्टेट अँड डेव्हलपमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडन श्रीमती शशी प्रभा वैद यांना करण्या आली होती. आणि अनोंदणीकृत करारनामा दिनांकीत १५/०७/१९९१ च्या माध्यमातून सदरील श्रीमर्त शशी प्रभा वैट यांनी मटरील मटनिकेची विकी श्री रवींट टी बाजोरिया आणि श्रीमती जयश्री आर बाजोरिया यांना केली आणि त्यानंतर अनोंदणीकृत करारनामा दिनांकीत ०५/०३/१९९७ च्या माध्यमातन सदरील श्री रवींद र्ट बाजोरिया आणि श्रीमती जयश्री आर बाजोरिया यांनी सदरील सदनिकेची विक्री आमचे अशील यांना केली. कपया नोंद घ्यावी कि मळ करारनामा जो मेसस : नोखंडवाला इस्टेट अँड डेव्हलपमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आणि श्रीमती शशी प्रभा वैद यांच्या दरम्या करण्यात आला होता. तो गहाळ झाला आहे. अशी कोणतीही व्यक्ती / संस्था / बँक यांच्याकडे

प्रदरील गहाळ झालेल्या कागदपत्रांचा ताबा असेल किंवा सदरील युनिटवर विक्री, भेट, लीज, वारसा, उत्तराधिकार, अदलाबदल, तारण,लिन, खासर्ग नागण किंवा अन्य कोणत्याही माध्यमात्न कोणत्याही वरूपाचा दावा किंवा हक्क संबंध असेल तर त्यांनी त्य . संदर्भातील माहिती लेखी स्वरूपात निम्नस्वाक्षरीका गांच्याकडे आपल्या दाव्याच्या पष्ट्यर्थ आवश्यक त्य कागदोपत्री पुराव्यांसह ही सूचना प्रसिद्ध झाल्याच तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा अशा व्यक्ती / बँका / संस्था गांचे दावे अधित्यजित आहेत, असे समजण्यात येईल आणि अशा कोणत्याही दाव्यांच्या अनुपस्थितीत तसेच हरकतीच्या अनपस्थितीत आमचे अशील मालमत्तेच्य

. पंदर्भात पुढील व्यवहार करण्यास मुक्त असतील. स्वाक्षरी / ड्रॉईट लीगल सोल्युशन्स ऍडव्होंकेट, हायकोर्ट, मुंबई ५०२. ५ वा मजला. पारस बिझनेस सेंटर कार्टर रोड क्रमांक १. बोरिवली पर्व

CONSOLIDATED

Quarter Ended Half Year Ended Year Ended

1033.01

1033 01

745.91

781.85

0.09

For and on behalf of the Board of Directors ncom Formulations (India) Limited

SHRI KEDARMAL SHANKARLAL BANKDA CHAIRMAN AND WHOLE-TIME DIRECTOR

1450 51

1101.94

1124.27

9400.00 8299.53 8624.53

14779.89 12335.14 13597.6

0.13

2617.5

1979.0

2100.7

730.06

730.06

562.18

514.07

8299.5

0.06

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN TAKE NOTICE THAT our Clients A. H Wadia Trust also known as "Kurla Estate" by its Letter/Notice dated 13th October, 2022 terminated Registered Lease Deed No. BND-1353/1943 dated 3rd November 1943, executed between our Clients and Shri. Ahmad Laddha in respect of property more particularly described in the Schedule hereinunder (hereinafter referred to as "the said property").

PUBLIC NOTICE

FURTHER TAKE NOTICE THAT our Clients by this Public Notice reiterate the termination of the said Registered Lease dated 3rd November 1943 executed by and between our Clients and Shri Ahmad Laddha and/or his heirs/successors/assignees/agents hereby cease to have any interest of whatsoever nature in the said property.

The public at large are hereby cautioned against purchasing, creating any third-party rights and/or dealing in any manne whatsoever with Shri. Ahmad Laddha and/or his heirs/ administrators, executors and/or assigns, if any or any other person claiming through him/them in respect of the said property.

SCHEDULE OF THE PROPERTY

(the said property) All that pieces and parcels of land bearing Survey No. 219, having Hissa No. 1 (Part) admeasuring 2000 sq. ft. equivalent to 185.8 sq. mtrs. as per lease deed dated 3rd November 1943 corresponding to CTS Nos. 317 and 317/2 to 8 as per Property card admeasuring 177.7 sg. mtrs. or thereabouts of Village Kurla Part -1, situated at Sonapur Lane, Kurla (West) Mumbai-400070 Dated this 16th day of November, 2022

> L R & Associates Mr. Levi Asher Rubens Advocate for A.H Wadia Trust 104. Venkatesh Chambers, Ghanshyam Talwalkar Marg, Fort. Mumbai-400001

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) नियम ८-(१)

कर्जदाराचे नाव पालघर आणि ठाणे आणि रायगड आणि बदलापुर शाखा		ार नाहीत.		
	तारण मत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत) चे सर्व ते भाग आणि विभागः सर्व्हे क्र. २९, जुना ३६१,	एकूण देय थकबाकी (रु.) रु. २९,३६,४५३/- (रुपये	मागणी सुचनेची	कब्जाची तारीख
	हिस्सा क्र. २, पृथ्वी हॉल समोर, सेंट्रल पार्क, ओस्तवाल	एकोणतीस लाख छत्तीस हजार	तारीख	
श्री. रवि कुमार सिंग, सौ. किरण सिंग, श्री. ऋषभ सिंग, सिंग टूर्स अँड टुॅव्हल्स	नगरी, नालासोपारा पूर्व, पालघर ४०१२०९, महाराष्ट्र, भारत, मोजमापित ३१.६१ चौ.मीटर्स येथे स्थित जुई अपार्टमेंट अशा	चारशे त्रेपन्न मात्र)	०१-सप्टें- २०२२	११-नोव्हें- २२
(प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १०१०१२८४)	ज्ञात बिल्डिंग मधील विंग सी मधील मजला क्र. ४ वरील फ्लॅट			
श्री. विविध विठोबा बने आणि सौ. विधी	क्र. ४०५, मोजमापित ३१.६१ चौ.मीटर्स.	- 0 00 100 / (> 7
त्रा. ।वावध विठाबा बन आणि सा. विधा विविध बने (प्रॉस्पेक्ट क्र. ९०७०६७)	चे सर्व ते भाग आणि विभागः फ्लॅट क्र. बी-२०३, दुसरा मजला, मोजमापित २४० चौ.फूट, साई गणेशकृपा	रु. १०,९२,४२३/- (रुपये दहा लाख ब्याण्णव हजार चारशे	२६- ऑगस्ट-	११-नोव्हें- २२
	सीएचएसएल., आंबेवाडी तुळिंज, नालासोपारा पूर्व, दामोदर	तेवीस मात्र)	2022	
थ्री. सिद्धेश अशोक कोरेगावकर आणि	पार्क समोर, पालघर ४०१२०९, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभाग: फ्लॅट क्र. ७०४, एफ विंग,	रु. ३४,८४,३३७/- (रुपये	०१-सप्टें-	११-नोव्हें-
रश्मी अशोक तामणेकर, (प्रॉस्पेक्ट क्र.	मोजमापित क्षेत्र ५५४.७८ चौ.फूट, तुलसिन अहान खरवई,	चौतीस लाख चौऱ्याऐंशी हजार	2022	77
८४१६३४) कु. सोनाली परशुराम भुते, श्री. परशुराम	बदलापूर पूर्व, बदलापूर ४२१५०३, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव खातिवली, तालुकाः शहा-	तीनशे सदतीस मात्र) रु. २२,५५,२९९/- (रुपये	३१-जुलै-	११-नोव्हें-
हिरोजी भुते आणि सौ. प्रतीक्षा प्रशुराम	पुर, जिल्हा ठाणे येथील प्लॉट क्र. ४, सर्व्हे किंवा गट क्र.	बावीस लाख पंचावन्न हजार	2022	33
भृते (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१०१९९२४१)	१२२, १२३, १२४, १२५, १२६, १२७, १२८, १३१, १३४, १४०, १४३ए, १४३बी, १४४, १४६ए, १४६बी,	दोनशे नव्याण्णव मात्र)		
	१४७ वर बांधकामित शुभ वास्तु गृह प्रकल्पामधील टाईप ई			
	बिल्डिंग ४जे च्या ४थ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ४०२, चटई क्षेत्र ४२४ चौ.फूट.			
श्री. संदेश रघुनाथ धाडवे आणि सौ.	चे सर्व ते भाग आणि विभागः सर्व्हे क्र. ५८, हिस्सा क्र. २/२,	रु. १६,९५,०४०/- (रूपये	09-	११-नोव्हें-
सुप्रिया सुभाष परशराम (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१००२५१७६)	आटगाव, शहापुर, ठाणे, महाराष्ट्र, भारत ४२१६०१ धारक जिमनीवरील उभी प्रेमनारायण रेसिडेन्सी मधील बी३ अशा	सोळा लाख पंच्याण्णव हजार चाळीस मात्र)	ऑगस्ट- २०२२	22
	ज्ञात बिल्डिंग मधील २ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २०२,	,		
श्री. सुनीलकुमार रामनेवाल यादव, सोन्	मोजमापित २०.१५ चौ.मीटर्स. चे सर्व ते भाग आणि विभागः नोंदणीकृत सहापुर आणि ठाणे	E 27 66 1 20 / (TIII)		
त्रा. सुनालकुमार रामनवाल वादव, सानू टेम्पो सर्व्हिस आणि सौ. सुनिला सुनील	जिल्हा मधील आणि आटगाव ग्रामपंचायत च्या हदीमधील	रु. २४,६७,५२०/- (रुपये चोवीस लाख सदुसष्ट हजार	३१-जुलै- २०२२	११-नोव्हें- २२
यादव (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१००९८७६१)	सर्व्हे क्र. ५८, हिस्सा क्र. २/२, गाव आटगाव, तालुका	पाचशे वीस मात्र)		
(31(446 31. 31145(1)20 10041)	सहापुर धारक जिमनीच्या विभागावर उभी प्रेम नारायण रेसिडेन्सी अशा ज्ञात प्रकल्प आणि बी२ अशा ज्ञात बिल्डिंग			
	मधील ४थ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ४०५, मोजमापित			
श्री. सागर विजय आव्हाड, सौ. वैशाली	३०.०८ चौ.मी. (चटई). चे सर्व ते भाग आणि विभाग: फ्लॅट क्र. १९०३, मजला क्र.	रु. ३७,०३,१८०/- (रुपये	२९-जुलै-	११-नोव्हें-
विजय आव्हाड आणि श्री. विजय निवृत्ती आव्हाड	१९, विंग ई, मोजमापित नेट क्षेत्र ४०४ चौ.फूट (३७६ चौ.फूट	सदतीस लाख तीन हजार एकशे ऐंशी मात्र)	2022	22
आव्हाड (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१०१५०००१)	चटई क्षेत्र + २८ चौ.फूट ईबीव्हीटी क्षेत्र), अप्पर ठाणे वुडलॅण्ड्स, गाव अंजुर, अंजुर गाव रोड, मानकोली नाका,	/211 -114)		
	भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र, भारत-४२१३०२.			
श्रीमती विद्या देवेंद्र बलवान आणि श्रीमती सुशीला देवेंद्र बलवान (प्रॉस्पेक्ट क्र.	चे सर्व ते भाग आणि विभाग: फ्लॅट क्र. २१०५, २१वा मजला, मोजमापित ३०५ चौ.फूट, बिल्डिंग झेड५, शेल्टरेक्स	रु. १७,८२,९९१/- (रुपये सतरा लाख ब्याऐंशी हजार	१६- ऑगस्ट-	११-नोव्हें- २२
आयएल १०००९७८८)	स्मार्ट फोन सिटी २, गाव आकुर्ले, कर्जत, रायग़ड, महाराष्ट्र,	नऊशे एक्याण्णव)	2022	
श्री. उमेश अनंत गावडे आणि सौ. शीतल	भारत ४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः फ्लॅट क्र. ००३, क्षेत्र मोजमापित	रु. १६,११,३८०/- (रुपये	२६-जुलै-	११-नोव्हें-
उमेश गावडे (प्रॉस्पेक्ट क्र. ८१२०८३)	२९.६० चौ.मीटर्स चटई क्षेत्र, तळमजला, एच विंग, ध्रुव	सोळा लाख अकरा हजार तीनशे	2022	55
	रेसिडेन्सी, पाषाणे गाव, वांगणी पश्चिम, ठाणे ४२१५०३, महाराष्ट्र, भारत.	ऐंशी मात्र)		
श्री. आशिष ओमप्रकाश गुप्ता आणि	चे सर्व ते भाग आणि विभागः फ्लॅट क्र. २०५, २रा मजला,	रु. १९,५८,०१३/- (रुपये	₹-	११-नोव्हें-
श्रीमती सोनी आशिष गुप्ता (प्रॉस्पेक्ट क्र. ७७७३१७)	मोजमापित ५२.०५ चौ.मीटर्स (चटई क्षेत्र), बिल्डिंग क्र. सी२, ऑलम्पिओ रिव्हरसाईड, गाव अवसारे, नेरळ, ता.	एकोणीस लाख अञ्चावन्न हजार तेरा मात्र)	ऑगस्ट- २०२२	22
,	कर्जत, रायगड, महाराष्ट्र, भारत-४९०९०१.	,		
श्री. सुधाकर सुखदेव कांबळे आणि सौ.	चे सर्व ते भाग आणि विभागः फ्लॅट क्र. ४०३, ४था मजला,	रु. १२,६९,८१६/- (रुपये बारा लाख एकोणसत्तर हजार	२६-जुलै-	११-नोव्हें-
पंचशीला सुधाकर कांबळे (प्रॉस्पेक्ट क्र. ८८८११४)	मोजमापित ३२.२९० चौ.मीटर्स (चटई क्षेत्र), बिल्डिंग क्र. २५, गॅलेक्सी गार्डन, पाषाणे रोड, कर्जत, वांगणी, रायगड,	आठशे सोळा मात्र)	२०२२	22
	महाराष्ट्र, भारत-४१०१०१.			
श्री. सूर्यनाथ रामखेलावन गौतम आणि श्रीमती आशा सूर्यनाथ गौतम (प्रॉस्पेक्ट	चे सर्व ते भाग आणि विभागः फ्लॅट क्र. ५०१, ५वा मजला, मोजमापित ३९.४० चौ.मीटर्स (चटई क्षेत्र), पेंटा २, पेंटागाव	रु. २०,१३,२७७/- (रुपये वीस लाख तेरा हजार दोनशे	२०- ऑगस्ट-	११-नोव्हें- २२
क्र. ८९००७०)	एनक्लेव्ह, आसनगाव, ठाणे, महाराष्ट्र, भारत ४२१६०१.	सत्याहत्तर मात्र)	2022	> 7
श्री. भाऊसाहेब एम सावळकर, सौ. निर्मलाबाई एम सावळकर (प्रॉस्पेक्ट क्र.	चे सर्व ते भाग आणि विभागः फ्लॅट क्र. १८०१, मोजमापित क्षेत्र ४२८ चौ.फूट (सुपर बिल्टअप क्षेत्र) आणि ३०५.७०	रु. १४,७४,१९५/- (रुपये चौदा लाख चौऱ्याहत्तर हजार	०२-सप्टें- २०२२	११-नोव्हे- २२
आयएल१७१६४३३२)	चौ.फूट (चटई क्षेत्र), १८वा मजला, बिल्डिंग क्र. झेड५, शेल्टरेक्स एसएमए, कर्जत, रायगड, रायगड, महाराष्ट्र, भारत	एकशे पंच्याण्णव मात्र)		
	४१०२०१.			
श्री. सुनील एस गुप्ता आणि सौ. स्वप्नील	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुर्ले, ता. कर्जत, जि.	इ. १२,११,०९९/- (हपये	१७-	११-नोव्हें-
श्री. सुनील एस गुप्ता आणि सौ. स्वप्नील सुनीलकुमार गुप्ता (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१०००२८३१)	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुर्ले, ता. कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र, भारत ४१०२०१ येथे स्थित शेल्टरेक्स स्मार्ट	ह. १२,११,०९९/- (रुपये बारा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र)	१७- ऑगस्ट- २०२२	११-नोव्हें- २२
सुनीलकुमार गुप्ता (प्रॉस्पेक्ट क्र.	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुर्ले, ता. कर्जन, जि. रायगड, महाराष्ट्र, भारत ४१०२०१ येथे स्वित शेल्टोक्स स्मार्ट फोन सिटी-२ अजा ज्ञात प्रकल्पामधील इस्पिराग अज्ञा ज्ञात बिल्डिंग क्र. झेड४ च्या ५व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ५०६,	बारा लाख अकरा हजार	ऑगस्ट-	
सुनीलकुमार गुप्ता (प्रॉस्पेक्ट क्र.	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुर्ले, ता. कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र, भारत ४४०२०१ येथे स्थित शेल्टोरेसस स्मार्ट फोन सिटी-२ अशा ज्ञात प्रकल्पामधील इस्पिराना अशा ज्ञात बिल्डिंग क्र. झेड४ च्या ५०व्या मजल्यावरील फर्नेट क्र. ५०६, मोजमापित २३३.९० चौ.फूट चटई क्षेत्र, ४७.५७ चौ.फूट	बारा लाख अकरा हजार	ऑगस्ट-	
सुनीलकुमार गुप्ता (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१०००२८३१)	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुर्ते, ता. कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र, भारत ४१०२०१ येथे स्थित शेल्टरेक्स स्मार्ट फोन सिटी-२ अशा ज्ञात प्रकल्पाभधील इस्मिराना अशा ज्ञात बिल्डिंग क्र. ब्रेडड था पट्या मजल्यावरील पर्लेट क्र. ५७० मोजमापित २३३.९० चौ.फूट चटई क्षेत्र, ४७.५७ चौ.फूट जोडलेली बालकणी क्षेत्र आणि १९.६९ चौ.फूट वापरण्यायोग्य क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०१.१८ चौ.फूट)	बारा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र)	ऑगस्ट- २०२२	२२
सुनीलकुमार गुप्ता (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १००० २८३१) श्री. राजेंद्र कुमार पोनुपांडियन नाडर, मे.	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुलें, ता. कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र, भारत ४१०२०१ वेथे स्थित शेल्टरेक्स स्मार्ट फोन सिरी-२ अजा ज्ञात प्रकल्पामधील इस्पिराना अज्ञा ज्ञात बिल्डिंग क्र. झेड४ च्या ५व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ५०६, मोजमाणित २३२,९० ची. फूट लदई क्षेत्र, ४७.५७ ची. फूट जोडलेली बालकणी क्षेत्र आणि १९.६९ ची. फूट वाएक्यायोग्य क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०१.१८ ची. फूट). चे सर्व ते भाग आणि विभागः फ्लॅट क्र. ५०५, चर्टई क्षेत्र	बारा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र) क. ९,६९,९३५/- (रुपये नऊ	ऑगस्ट- २०२२ १०-	२२ ११-नोव्हें-
सुनीलकुमार गुप्ता (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १००० २८३१) श्री. राजेंद्र कुमार पोनुपांडियन नाडर, मे. साई पिद्धी केअर सर्जिसेस आणि श्रीमती नृतन राजेंद्रकुमार नाडर (प्रॉस्पेक्ट क्र.	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुलें, ता. कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र, भारत ४१०२०१ थेथे स्थित शेल्टोश्वस समार्ट फोन सिटी-२ अशा ज्ञात प्रकल्पामधील इस्पिराना अशा ज्ञात बिल्डिंग क्र. बेंड४ च्या ५०व्या मजल्यावरील फर्नेट क्र. ५०६, मोजमापित २३३.९० चौ.फूट चटई क्षेत्र, ४७.५७ चौ.फूट बोडलेली बालकणी क्षेत्र आणि १९.६९ चौ.फूट वाएरण्यायोग्य क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०९.१८ चौ.फूट) च सर्व ते भाग आणि विभागः फ्लॅट क्र. ७०१, चटई क्षेत्र मोजमापित २५२ चौ.फूट, बिल्डिंग क्र. इ१, एवझर्बिया वांगणी, खड्याचापाडा गाव, तालुका कर्जत, रायगड,	बारा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र)	ऑगस्ट- २०२२	२२
सुनीलकुमार गुप्ता (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १००० २८३१) श्री. राजेंद्र कुमार पोन्पांडियन नाडर, मे. साई सिद्धी केअर सर्विसेस आणि श्रीमती नृतन राजेंद्रकुमार नाडर (प्रॉस्पेक्ट क्र. ८१५७३७)	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुलें, ता. कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र, भारत ४४०२०१ येथे स्थित शेल्टोयस समार्ट फोन सिटी-२ अशा ज्ञात प्रकल्पामधील इस्पिराना अशा ज्ञात बिल्डिंग क्र. झेड४ च्या ५०व्या मजल्यावरील पर्नेट क्र. ५०६, मोजमापित २३३.९० चौ.फूट चटई क्षेत्र, ४७.५७ चौ.फूट बोडलेली बालकणी क्षेत्र आणि १९.६९ चौ.फूट वापरण्यायोग्य क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०१.४८ चौ.फूट). चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लेट क्र. ७०१, चर्ड क्षेत्र मोजमापित २५२ चौ.फूट, बिल्डिंग क्र. इ१, एक्झविंया वांगणी, खड्याचापाडा गाव, तालुका कर्जत, रायगड़, ४१०१०, महाराष्ट्र, भारत.	बारा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र)	ऑगस्ट- २०२२ १०- ऑगस्ट- २०२२	२२ ११-नोव्हें- २२
सुनीलकुमार गुप्ता (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १००० २८३१) श्री. राजेंद्र कुमार पोनुपांडियन नाडर, मे. साई सिद्धी केअर सर्लिहेस आणि श्रीमती तृतन राजेंद्रकुमार नाडर (प्रॉस्पेक्ट क्र. ८१५०३७) श्री. सुरेश अपनंधु दास आणि श्रीमती तितांजती सुरेश दास (प्रॉस्पेक्ट क्र.	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभाग: गाव आकुलें, ता. कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र, भारत ४१०२०१ येथे स्थित शेल्टरेक्स स्मार्ट कंग्रेत स्थित रायगड, महाराष्ट्र, भारत ४१०२०१ येथे स्थित शेल्टरेक्स स्मार्ट कंग्रेत स्थित राज्य स्था त्रा ज्ञात विल्डिंग क्र. झेड४ च्या ५०ऱ्या मजल्यावरील पर्लट क्र. ५०६, मोजमापित २३३.९० चौ. फूट चटई क्षेत्र, ४७.५७ चौ. फूट जोडलेली बालकणी क्षेत्र आणि १९.६९ चौ. फूट वारप्टयायोग्य क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०१.१८ चौ. फूट) चंदई क्षेत्र मोजमापित २५२ चौ. फूट, बिल्डिंग क्र. इ१, एक्झर्बिया वांगणी, खडआवापाडा गाव, तालुका कर्जत, रायगड, ४१०१०, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभाग: पर्लेट क्र. १०५, श्ला मजला, मोजमापित ३१९ चौ. फूट (चटई क्षेत्र), बिल्डिंग जे७, फेज ४,	बारा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र) क. ९,६९,९३५/- (रुपये नक लाख एकोणसत्तर हजार नक्ये पस्तीस मात्र) क. ९,०८,४१९/- (रु. नक लाख आठ हजार चारते अकरा	% - २०२२ १० - ऑगस्ट - २०२२ २७ - ऑगस्ट -	२२ ११-नोव्हें-
सुनीलकुमार गुप्ता (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१०००२८३१) श्री. राजेंद्र कुमार पोनुपांडियन नाडर, भे. साई सिद्धी केअर सर्लिंदेस आणि श्रीमती नृतन राजेंद्रकुमार नाडर (प्रॉस्पेक्ट क्र. ८१५७३७) श्री. सुरेश जगवंधु दास आणि श्रीमती	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुर्ले, ता. कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र, भारत ४१०२०१ येथे स्थित शेल्टरेक्स स्मारं फोन सिटी-२ अशा ज्ञात प्रकल्यामधील इस्पिराना अशा ज्ञात बिल्डिंग क्र. झंड४ च्या ५०व्या मजल्यावरील एस्टेंट क्र. ५०६, मोजमापित २३३.९० चौ.फूट चटई क्षेत्र, ४७.५७ चौ.फूट बोडलेली बालकणी क्षेत्र आणि १९.६९ चौ.फूट वायरण्यायोग्य क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०१.१८ चौ.फूट) च सर्व ते भाग आणि विभागः एस्टेंट क्र. ७०१, चटई क्षेत्र मोजमापित २५२ चौ.फूट, बिल्डिंग क्र. ६१, एक्झर्बिया वांगणी, खडच्याचाणाडा गाव, तालुका कर्जत, रायगड, ४१०९०१, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः एस्टेंट क्र. १०५, १ला मजला, मोजमापित ३१९ चौ.फूट, (यदई क्षेत्र), बिल्डिंग जे७, फेज ४, एक्झर्बिया वांगणी, खडच्याचा पाडा, ता. कर्जत, ठाणे,	बारा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र) 5. ९,६९,९३५/- (रुपये नऊ लाख एकोणसत्तर हजार नऊशे पस्तीस मात्र) 5. ९,०८,४११/- (रु. नऊ	ऑगस्ट- २०२२ १०- ऑगस्ट- २०२२	११-नोव्हें- २२ ११-नोव्हें-
सुनीलकुमार गुप्ता (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१०००२८३१) श्री. राजेंद्र कुमार पोन्पांडियन नाडर, मे. साई सिद्धी केअर सर्विहेस आणि श्रीमती तृतन राजेंद्रकुमार नाडर (प्रॉस्पेक्ट क्र. ८१५७३७) श्री. सुरेश जगवंधु दास आणि श्रीमती रितांजली सुरेश दास (प्रॉस्पेक्ट क्र. ८१९२८५) श्री. निलेश दिलीप खटावकर आणि सी.	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुलें, ता. कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र, भारत ४१०२०१ वेथे स्थित शेल्टरेक्स स्मार्ट फोन सिटी-२ अजा ज्ञात प्रकल्पामधील इस्पिराना अज्ञा ज्ञात बिल्डिंग क्र. झेड४ च्या ५०ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ५०६, मोजमाणित २३३.९० ची.फूट चटई क्षेत्र, ४७.५७ ची.फूट बारायण्यायाय क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०९.१८ ची.फूट वारायण्यायाय क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०९.१८ ची.फूट). चे सर्व ते भाग आणि विभागः फ्लॅट क्र. ५०९, चटई क्षेत्र मोजमाणित २५२ ची.फूट, बिल्डिंग क्र. इ१, एक्झर्बिया वांगणी, खड्याचापाडा गाव, तालुका कर्जत, रायगड, ४९०१०४, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः फ्लॅट क्र. १०५, १ला मजला, मोजमाणित ३५९ ची.फूट (चटई क्षेत्र), बिल्डिंग जे७, फेज ४, एक्झर्बिया वांगणी, खड्याचा पाडा, ता. कर्जत, ठाणे, महाराष्ट्र, भारत-४२९५०४. चे सर्व ते भाग आणि विभागः सीनवल, अंबरनाथ बारवी डॅम	बारा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र) क. ९,६९,९३५/ - (रुपये नक लाख एकोणसत्तर हजार नक्ये पस्तीस मात्र) क. ९,०८,४१९/ - (रु. नक लाख आठ हजार चारशे अकरा मात्र) क. २४,१३,५२७/ - (रुपये	ऑगस्ट- २०२२ १०- ऑगस्ट- २०२२ २७- ऑगस्ट- २०२२	११ - गोव्हें - ११ - गोव्हें - ११ - गोव्हें - ११ - गोव्हें -
सुनीलकुमार गुप्ता (प्रॉस्पेक्ट क्र. आचएल १०००२८३१) श्री. राजेंद्र कुमार पोनुपांडियन नाडर, मे. साई सिद्धी केअर सर्व्हिस आणि श्रीमती तृतन राजेंद्रकुमार नाडर (प्रॉस्पेक्ट क्र. ८१५७३७) श्री. सुरंश जगवंधु दास आणि श्रीमती रितांजली सुरंश दास (प्रॉस्पेक्ट क्र. ८१९२८५)	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुलें, ता. कर्जत, जि. त्रायणं इ. महाराष्ट्र, भारत ४४०२०२ येथे स्वित शेल्टरेक्स समार्ट फंग्नि सिटी-२ अज्ञा ज्ञात प्रकल्पामधील इस्पिराग ज्ञा ज्ञात विल्डिंग क्र. झेड४ च्या ५व्या मजल्यावरील फलेंट क्र. ५०६, मोजमापित २३३.९० ची. फूट चटई क्षेत्र, ४७.५७ ची. फूट जोडलेली बालकणी क्षेत्र आणि १९.६९ ची. फूट याएययायोग्य क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०९.१८ ची. फूट). चे सर्व ते भाग आणि विभागः फलेंट क्र. ७०५, चटई क्षेत्र मोजमापित २५२ ची. फूट, बिल्डिंग क्र. इ१, एक्झर्बिया वांगणी, खडव्याचापाडा गाव, तालुका कर्जत, रायणंड, ४६०६०, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः फलेंट क्र. १०५, १ल्ला मजला, मोजमापित ३१९ ची. फूट (चटई क्षेत्र), बिल्डिंग जे७, फेज ४, एक्झर्बिया वांगणी, खडव्याचा पाडा, ता. कर्जत, ठाणे, महाराष्ट्र, भारत-४२९५०९.	बारा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र) 5. ९,६९,९३५/- (रुपये नक ताख एकोणसत्तर हजार नऊशे पस्तीस मात्र) 5. ९,०८,४११/- (रु. नक ताख आठ हजार चारशे अकरा मात्र)		११ – मोव्हें – २२ ११ – मोव्हें – २२
सुनीलकुमार गुप्ता (प्रॉस्पेक्ट क्र. आवएल १०००२८३१) श्री. राजंद्र कुमार पोनुपांडियन नाडर, मे. साई सिद्धी केअर सर्लिसेस आणि श्रीमती तृतन राजंद्रकुमार नाडर (प्रॉस्पेक्ट क्र. ८१५०३७) श्री. सुरोश चरावंधु दास आणि श्रीमती तितांजती सुरेश दास (प्रॉस्पेक्ट क्र. ८१९२८५) श्री. निलेश दिलीप खटावकर आणि सी. अरुणा अशोक कानडे (प्रॉस्पेक्ट क्र.	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुलें, ता. कर्जत, जि. रायगड, महराष्ट्र, भारत ४१०२०१ येथे स्थित शेल्टरेक्स स्मार्ट फोन सिटी-२ अज्ञा ज्ञात प्रकल्पामधील इस्पिराना अज्ञा ज्ञात विल्डिंग क्र. झेड४ च्या ५०्या मजल्यावसील फ्लॅट क्र. ५०६, मोजमाणित २३३.१० ची.फूट चटई क्षेत्र, ४७.५७ ची.फूट चाराण्यायोग्य क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०५.१८ ची.फूट वाराण्यायोग्य क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०५.१८ ची.फूट). चे सर्व ते भाग आणि विभागः फ्लंट क्र. ४०, एवर्झ क्षेत्र मोजमाणित २४२ ची.फूट, विल्डिंग क्र. ३१, एवर्झ क्षित्र वांगणी, खडक्याचाणाडा गाव, तालुका कर्जत, रायगड, ४१०९०१, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः फ्लंट क्र. १०५, १त्वा मजला, मोजमाणित ३१९ ची.फूट (चटर्ड क्षेत्र), बिल्डंग जे०, फेज ४, एवर्झ क्षित्र वांगणी, खडक्याचा पाडा, ता. कर्जत, ठाणे, महाराष्ट्र, भारत-४२१५०१. चे सर्व ते भाग आणि विभागः सोनिवल, अंबरनाथ बारवी डॉम रोड, बदलापूर पश्चिम, वाणे, महाराष्ट्र, भारत ४२१५०३ येथे स्थित गट क्र. २२, हि.क. ३वी आणि १ए घारक जमिनीवरील बांधकामित एफ विंग च्या गोल्डन व्हेंली च्या ८व्या	बारा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र) ह. ९,६९,९३५/- (रुपये नक लाख एकोणसत्तर हजार नक्ये पस्तीस मात्र) ह. ९,०८,४१९/- (रु. नक लाख आठ हजार चारणे अकरा मात्र) ह. २४,९३,५२७/- (रुपये चोवीस लाख तेरा हजार पाच्ये	ऑगस्ट- २०२२ १०- ऑगस्ट- २०२२ २७- ऑगस्ट- २०२२	११ - गोव्हें - ११ - गोव्हें - ११ - गोव्हें - ११ - गोव्हें -
सुनीलकुमार गुप्ता (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १००० २८३१) श्री. राजेंद्र कुमार पोनुपांडियन नाडर, मे. साई सिद्धी केअर सर्विसेस आणि श्रीमती नृतन राजेंद्रकुमार नाडर (प्रॉस्पेक्ट क्र. ८१५७३७) श्री. सुरेशा जगवंधु दास आणि श्रीमती रितांजली सुरेशा दास (प्रॉस्पेक्ट क्र. ८१९२८५) श्री. निलेश दिलीप खटावकर आणि सी. अरुणा अशोक कानडे (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १००४ २६९३)	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुलें, ता. कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र, भारत ४१०२०१ वेथे स्थित शेल्टरेक्स स्मार्ट फोन सिटी-२ अजा ज्ञात प्रकल्पामधील इस्पिराना अज्ञा ज्ञात बिल्डिंग क्र. झेड४ च्या ५०ऱ्या मजल्यावरील पर्लेट क्र. ५०६, मोजमाधित २३२,९० ची.फूट चटई क्षेत्र, ४७.५७ ची.फूट बारायण्यायाय क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०९.१८ ची.फूट वारायण्यायाय क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०९.१८ ची.फूट). चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लेट क्र. ५०९, चर्टई क्षेत्र मोजमाधित २५२ ची.फूट, बिल्डिंग क्र. १४, एक्झर्बिया बांगणी, खड्जाचापाडा गाव, तालुक कर्जत, रायगड, ४९०१०४, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लेट क्र. १०५, १ला मजला, मोजमाधित ३१९ ची.फूट (चर्टई क्षेत्र), बिल्डिंग जे७, फेज ४, एक्झर्बिया बांगणी, खड्जाचा पाडा, ता. कर्जत, ठाणे, महाराष्ट्र, भारत-४२१५०१. चे सर्व ते भाग आणि विभागः सीनवल, अंबरनाथ बारवी इंग रोड, बदलापूर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र, मारत ४२१५०३ येथे स्थित गट क्र. २२, हि.क्र. ३वी आणि १ए घारक जमिनवील व्याधकामित एफ विंग च्या गोल्डन व्हेंली च्या टब्या मजल्यावरील पर्लेट क्र. ८१३, २४.३२२ ची.मीटर्स (चर्टई).	बारा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र) ह. १,६१,१३५/- (रुपये नक ताख एकोणसत्तर हजार नक्जो पस्तीस मात्र) ह. १,०८,४११/- (रु. नक ताख आठ हजार चारशे अकरा मात्र) ह. २४,१३,५२७/- (रुपये चोवीस लाख तेरा हजार पाचशे सत्तावीस मात्र)	अगास्ट- २०२२ १०- ऑगस्ट- २०२२ २७- ऑगस्ट- २०२२	११ - नोव्हें - २२ ११ - नोव्हें - २२ ११ - नोव्हें - २२
सुनीलकुमार गुप्ता (प्रॉस्पेक्ट क्र. आचएल १०००२८३१) श्री. राजेंद्र कुमार पोन्पांडियन नाडर, मे. साई सिद्धी केअर सर्विहेस आणि श्रीमती तृत्त गांजेंद्रकुमार नाडर (प्रॉस्पेक्ट क्र. ८१५७३७) श्री. सुरेश जगवंधु दास आणि श्रीमती रिताजली सुरेश दास (प्रॉस्पेक्ट क्र. ८११२८५) श्री. निलेश दिलीप खटावकर आणि सी. अला अशोक कानडे (प्रॉस्पेक्ट क्र. आचएल १००४२६९३) श्री. नितीन वळीराम डाक्बे, श्री. बळीराम पांडुंग डाक्बे आणि सी. नंदा बळीराम पांडुंग डाक्बे आणि सी. नंदा बळीराम पांडुंग डाक्बे आणि सी. नंदा बळीराम	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभाग: गाव आकुलें, ता. कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र, भारत ४१०२०१ येथे स्थित शेल्टरेक्स स्मारं क्रेम हिस्ती-१ अशा ज्ञात प्रकल्यामधील इस्स्रियाना अशा ज्ञात विल्डिंग क्र. ब्रेड४ च्या ५०व्या मजल्यावरील पर्लट क्र. ५०६, मोजमाणित २३२९० चौ.फूट चटई क्षेत्र, ४७.५७ चौ.फूट जोडलेली बालकणी क्षेत्र आणि १९.६९ चौ.फूट जारण्यायोग्य क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०१.१८ चौ.फूट). चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लट क्र. ७०५, चटई क्षेत्र मोजमाणित २५२ चौ.फूट, बिल्डिंग क्र. ६१, एक्झिबंय वांगणी, खड्यावाणाडा गाव, तालुका कर्जत, रायगड, ४९०१०, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लट क्र. १०५, श्ला मजला, मोजमाणित ३१९ चौ.फूट (चटई क्षेत्र), बिल्डिंग जे७, फेज ४, एक्झिबंया वांगणी, खड्याचा पाडा, ता. कर्जत, ठाणे, महाराष्ट्र, भारत-४२१५०१. चे सर्व ते भाग आणि विभागः सोनिवल, अंबसाथ बारवी इमें रोड, बदलापूर्य पर्विचम, ठाणे, महाराष्ट्र, भारत ४२१५०३ येथे स्थित गट क्र. २२, हि.क्र. ३वी आणि १ए धारक जमिनीवरील वांध्रकामित एफ विंग च्या गोल्डन व्हली च्या ८व्या मजल्यायील पर्लट क्र. ८१३, २४.३२ २वी.मीटर्स (च्यई). चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लट क्र. बी-१०, १३ भ्रेम मोजमाणित ३२२ चौ.फूट चटई क्षेत्र, १ता मजल, सत्यम	बारा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र) ह. १,६१,९३५/- (रुपये नक लाख एकोणसत्तर हजार नक्ये पस्तीस मात्र) ह. १,०८,४११/- (रु. नक लाख आठ हजार चारशे अकरा मात्र) ह. २४,१३,५२७/- (रुपये चोवीस लाख तेरा हजार पाच्ये सत्तावीस मात्र)		११ - गोव्हें - ११ - गोव्हें - ११ - गोव्हें - ११ - गोव्हें -
सुनीलकुमार गुमा (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १००० २८३१) श्री. राजंद्र कुमार पोनुपांडियन नाडर, मे. साई सिद्धी केअर सर्लिंसेस आणि श्रीमती तृतन राजंद्रकुमार नाडर (प्रॉस्पेक्ट क्र. ८१५०३७) श्री. सुरेश ज्ञानंधु दास आणि श्रीमती रितांजली सुरेश दास (प्रॉस्पेक्ट क्र. ८११२८५) श्री. निलीम दिलीप खटावकर आणि सी. अरुणा अशोक कानंड (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १००४ २६१३) श्री. निलीम वळीराम डाकवे, श्री. बळीराम	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुलें, ता. कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र, भारत ४१०२०१ येथे स्थित शेल्टरेक्स स्मार्ट फोन सिटी-२ अजा जात प्रकल्पामधील इस्पिराना अज्ञा जात विल्डिंग क्र. झेड४ च्या ५०्या मजल्यावसील फ्लॅट क्र. ५०६, मोजमाणित २३३.१० ची.फूट चटई क्षेत्र, ४७.५७ ची.फूट चाराण्यायोग्य क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०५.१८ ची.फूट वाराण्यायोग्य क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०५.१८ ची.फूट). चे सर्व ते भाग आणि विभागः फ्लंट क्र. ४०, एवडई क्षेत्र मोजमाणित २४२ ची.फूट, विल्डिंग क्र. ३१, एवडई विंया वांगणी, खडक्याचाणाडा गाव, तालुका कर्जत, रायगड, ४१०९०१, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः फ्लंट क्र. १०५, १त्ना मजला, मोजमाणित ३४९ ची.फूट (चटई क्षेत्र), बिल्डंग जे०, फेज ४, एवडई विंया वांगणी, खडक्याचा पाडा, ता. कर्जत, ठाणे, महाराष्ट्र, भारत-४२१५०१. चे सर्व ते भाग आणि विभागः सोनिवल, अंबस्नाथ बारवी डॉम रोड, बदलापूर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र, भारत ४२२५०० येथे सिवत गट क्र. २२, हि.क्र. ३वी आणि १ए धारक जमिनीवरील बांधकामित एक विंग च्या गोल्डन व्हॅली च्या ८व्या मजल्यावरील फ्लंट क्र. ८२३, २४, २२२ ची.मीटर्स (चटई). चे सर्व ते भाग आणि विभागः फ्लंट क्र. बी-१०९, स्वर्श अंत, १ता मजल्त, सत्यम मजलावरील फ्लंट क्र. ८२३, २४, २२२ ची.मीटर्स (चटई). चे सर्व ते भाग आणि विभागः एलंट क्र. बी-१०९, स्वर्श अंत, १ता मजल्त, सत्यम मजलावरील फ्लंट क्र. ८२, ६५, २४, २३, २६। मतल्त, सत्यम सीता, सल्वेंह क्र. ७२, हि.क्र. ४, सल्वें क्र. ७३, हि.क्र. १/बी,	बारा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र) 5. ९,६९,९३५/- (रुपये नक लाख एकोणसत्तर हजार नक्ये पस्तीस मात्र) 5. ९,०८,४१९/- (रुपये मात्र) 5. २४,९३,५२७/- (रुपये चोवीस लाख तेरा हजार पाच्ये सत्तावींस मात्र) 5. १७,२०,२४२/- (रुपये	४०- ४०- ऑगस्ट- २०२२ २७- ऑगस्ट- २०२२ ०२- ऑगस्ट- २०२२	२१ - चोव्हें - २२ ११ - चोव्हें - २२ ११ - चोव्हें - २२
सुनीलकुमार गुप्ता (प्रॉस्पेक्ट क्र. आचएल १०००२८३१) श्री. राजेंद्र कुमार पोन्पांडियन नाडर, मे. साई सिद्धी केअर सर्विहेस आणि श्रीमती तृत्त गांजेंद्रकुमार नाडर (प्रॉस्पेक्ट क्र. ८१५७३७) श्री. सुरेश जगवंधु दास आणि श्रीमती रिताजली सुरेश दास (प्रॉस्पेक्ट क्र. ८११२८५) श्री. निलेश दिलीप खटावकर आणि सी. अला अशोक कानडे (प्रॉस्पेक्ट क्र. आचएल १००४२६९३) श्री. नितीन वळीराम डाक्बे, श्री. बळीराम पांडुंग डाक्बे आणि सी. नंदा बळीराम पांडुंग डाक्बे आणि सी. नंदा बळीराम पांडुंग डाक्बे आणि सी. नंदा बळीराम	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभाग: गाव आकुलें, ता. कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र, भारत ४१०२०१ येथे स्थित शेल्टरेक्स स्मारं क्रेम हिस्ती-१ अशा ज्ञात प्रकल्यामधील इस्स्रियाना अशा ज्ञात विल्डिंग क्र. ब्रेड४ च्या ५०व्या मजल्यावरील पर्लट क्र. ५०६, मोजमाणित २३२९० चौ.फूट चटई क्षेत्र, ४७.५७ चौ.फूट जोडलेली बालकणी क्षेत्र आणि १९.६९ चौ.फूट जारण्यायोग्य क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०१.१८ चौ.फूट). चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लट क्र. ७०५, चटई क्षेत्र मोजमाणित २५२ चौ.फूट, बिल्डिंग क्र. ६१, एक्झिबंय वांगणी, खड्यावाणाडा गाव, तालुका कर्जत, रायगड, ४९०१०, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लट क्र. १०५, श्ला मजला, मोजमाणित ३१९ चौ.फूट (चटई क्षेत्र), बिल्डिंग जे७, फेज ४, एक्झिबंया वांगणी, खड्याचा पाडा, ता. कर्जत, ठाणे, महाराष्ट्र, भारत-४२१५०१. चे सर्व ते भाग आणि विभागः सोनिवल, अंबसाथ बारवी इमें रोड, बदलापूर्य पर्विचम, ठाणे, महाराष्ट्र, भारत ४२१५०३ येथे स्थित गट क्र. २२, हि.क्र. ३वी आणि १ए धारक जमिनीवरील वांध्रकामित एफ विंग च्या गोल्डन व्हली च्या ८व्या मजल्यायील पर्लट क्र. ८१३, २४.३२ २वी.मीटर्स (च्यई). चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लट क्र. बी-१०, १३ भ्रेम मोजमाणित ३२२ चौ.फूट चटई क्षेत्र, १ता मजल, सत्यम	बारा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र) ह. १,६१,९३५/- (रुपये नक लाख एकोणसत्तर हजार नक्ये पस्तीस मात्र) ह. १,०८,४११/- (रु. नक लाख आठ हजार चारशे अकरा मात्र) ह. २४,१३,५२७/- (रुपये चोवीस लाख तेरा हजार पाच्ये सत्तावीस मात्र)	४०- ४०- ऑगस्ट- २०२२ २७- ऑगस्ट- २०२२ ०२- ऑगस्ट- २०२२	२१ - चोव्हें - २२ ११ - चोव्हें - २२ ११ - चोव्हें - २२
सुनीलकुमार गुप्ता (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १०००२८३१) श्री. राजेंद्र कुमार पोन्पांडियन नाडर, मे. साई सिद्धी केअर सर्विहेसेस आणि श्रीमती तृतन राजेंद्रकुमार नाडर (प्रॉस्पेक्ट क्र. ८१५७३७) श्री. सुरेश जगवंधु दास आणि श्रीमती रतांजली सुरेश दास (प्रॉस्पेक्ट क्र. ८१९२८५) श्री. निलेश दिलीप खटावकर आणि सी. अरुणा अशोक कानडे (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १००४२६९३) श्री. निलीन वळीराम डाकवे, श्री. वळीराम पांडुरंग डाकवे आणि सी. नंदा वळीराम डाकवे (प्रॉस्पेक्ट क्र. ७६९६७५) श्री. किकाराम चुनाराम चीधरी आणि सी. पुण्या किकाराम चीधरी (प्रॉस्पेक्ट क्र.	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुलें, ता. कर्जत, जि. त्रायण्ड, महाराष्ट्र, भारत ४१०२०२ येथे स्थित शेल्टरेक्स समार्ट फंग्न सिटी-२ अज्ञा ज्ञात प्रकल्पामधील इस्पिराग ज्ञा ज्ञात विल्डिंग क्र. झेड४ च्या ५०या मजल्यावरील पलंट क्र. ५०६, मोजमापित २३३.९० ची फूट चर्टई क्षेत्र, ४७.५७ ची फूट बोडलेली बालकणी क्षेत्र आणि १९.६९ ची फूट याएयणायोग्य क्षेत्र (पकुण क्षेत्र ३०९.१८ ची.फूट). चे सर्व ते भाग आणि विभागः पलंट क्र. ७०५, चर्टई क्षेत्र मोजमापित २५२ ची.फूट, बिल्डिंग क्र. ११, एक्झर्बिंग वांगणी, खडव्याचापाडा गाव, तालुका कर्जत, रायणड, ४६०६०, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः पलंट क्र. १०५, १९ला मजला, मोजमापित ३१९ ची.फूट (चर्टई क्षेत्र), बिल्डिंग जे७, फेज ४, एक्झर्बिंग वांगणी, खडव्याचा पाडा, ता. कर्जत, ठाणे, महाराष्ट्र, भारत-४२१५०१. चे सर्व ते भाग आणि विभागः सोनिवल, अंबस्ताथ बारती डॉम रोड, बदलापूर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र, भारत ४२१५०३ येथे स्थित राट क्र. २२, हि.क. ३वी आणि ११ धारक जमिनीवरील बांधकामित एफ विंटम, ठाणे, महाराष्ट्र, भारत अवस्ताथ वारती डॉम रोड, बदलापूर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र, भारत ४२१५०३ येथे स्थित राट क्र. २२, हि.क. ३वी आणि ११ धारक जमिनीवरील बांधकामित एफ विंटम, ठाणे, महाराष्ट्र, भारत अवस्ताथ होती सर्व ते भाग आणि विभागः पलंट क्र. ३वी.मीटर्स (चर्ड्ड). चे सर्व ते भाग आणि विभागः पलंट क्र. ३०, इ.क. ११ श्री, श्रिरागव, बदलापूर पूर्व, ठाणे ४२१५०६, महाराष्ट्र, भारत. ब सर्व ते भाग आणि विभागः पलंट क्र. ४०५, ४४ भारत.	बारा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र) क. ९,६९,९३५/- (रुपये नक लाख एकोणसन्तर हजार नक्ये पस्तीस मात्र) क. ९,०८,४१९/- (रु. नक लाख आठ हजार चारशे अकरा मात्र) क. २४,१३,५२७/- (रुपये चोवीस लाख तरा हजार पाच्ये सत्तावीस मात्र) क. १७,२०,२४२/- (रुपये सतरा लाख बावीस हजार दोनये बेचाळीस मात्र) क. १९,०५,८५९/- (रुपये एकोणीस लाख पाच हजार	अगास्ट- २०२२ १०- ऑगस्ट- २०२२ ०५-साउँ- २०२२	११ - नोव्हें - २२ १९ - नोव्हें - २२ १९ - नोव्हें - २२
सुनीलकुमार गुमा (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १००० २८३१) श्री. राजंद्र कुमार पोनुपांडियन नाडर, मे. साई सिद्धी केअर सर्लिसेस आणि श्रीमती तृतन राजंद्रकुमार नाडर (प्रॉस्पेक्ट क्र. ८१५७३७) श्री. स्रोज चलावंचु दास आणि श्रीमती रितांजली सुरेश दास (प्रॉस्पेक्ट क्र. ८१९२८५) श्री. निलीम दिलीप खटावकर आणि सी. अलणा अशोक कानडे (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १००४ २६९३) श्री. नितीन वळीराम डाकवे, श्री. बळीराम पांड्रांग डाकवे आणि सी. नंदा वळीराम प्रांक्त (प्रॉस्पेक्ट क्र. अध्यस्त १००४ २६९३)	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुलें, ता. कर्जंत, जि. ता. यायाड, महाराष्ट्र, भारत ४१०२०१ येथे स्थित शेल्टरेक्स स्मार्ट फोन सिटी-२ अजा जात प्रकल्पामधील इस्पिराना अज्ञा जात विल्डिंग क्र. झेड४ च्या ५व्या मजल्यावरील फ्लंट क्र. ५०६, मोजमाणित २३३.९० ची.फूट जोडलेली बालकणी क्षेत्र आणि १९.६९ ची.फूट जोडलेली बालकणी क्षेत्र आणि १९.६९ ची.फूट जाएक्यायोग्य क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०९.१८ ची.फूट). चे सर्व ते भाग आणि विभागः फ्लंट क्र. ५०५, चर्टई क्षेत्र मोजमाणित २५२ ची.फूट, बिल्डिंग क्र. ११, एवझर्बिया वांगणी, खड्याचापाडा गाव, तालुका कर्जंत, रायगड, ४९०९०, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः फ्लंट क्र. १०५, १ला मजला, मोजमाणित ३१९ ची.फूट (चर्टई क्षेत्र), विल्डिंग जे७, फेज ४, एवझर्बिया वांगणी, खड्याचा पाडा, ता. कर्जंत, ठाणे, महाराष्ट्र, भारत-४२६००१ चेथे स्थित गट क्र. २९, हि.क. २वी आणि १ए धारक जमिनीवरील बांधकामित एफ विंग च्या गोल्डन व्हेंली च्या टब्या प्रजल्यावरील फलेट क्र. ८१३, २४.३२२ ची.मीटर्स (चर्टई). चे सर्व ते भाग आणि विभागः फलेट क्र. बी-१०९, क्षेत्र भोजमाणित ३२२ ची.फूट चर्टई क्षेत्र, १ला मजला, सत्यम प्राल, कर्लेंक्र. ७५, हि.क्र. १/बी, हिराला, बदलापूर पूर्वं, ठाणे ४९९०९, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः फलेंक्र. ७५, हि.क्र. १/बी, हिराला, बदलापूर पूर्वं, ठाणे ४९९०९, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः एलेंक्र. १००५, १ महाराष्ट्र, भारत.	बारा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र)	अगास्ट- २०२२ ४०- ऑगस्ट- २०२२ २०२२ ०२- ऑगस्ट- २०२२	११ - मोव्हें -
सुनीलकुमार गुमा (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १००० २८३१) श्री. राजंद्र कुमार पोनुपांडियन नाडर, मे. साई सिद्धी केअर सर्लिसेस आणि श्रीमती तृतन राजंद्रकुमार नाडर (प्रॉस्पेक्ट क्र. ८१५७३७) श्री. सुरोश ज्ञानंचु दास आणि श्रीमती तिताजती सुरेश दास (प्रॉस्पेक्ट क्र. ८१९२८५) श्री. नितीन वळीराम डाकवे, श्री. वळीराम पांड्रार डाकवे आणि सी. नंदा बळीराम पांड्रार डाकवे प्रॉस्पेक्ट क्र. ७६९६७५) श्री. किकाराम चीपरी (प्रॉस्पेक्ट क्र. ८४५३७६) श्री. चुनीताल जीवरामजी चीपरी आणि सी.	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुलें, ता. कर्जंत, जि. ता. याया, महाराष्ट्र, भारत ४१०२०१ येथे स्थित शेल्टरेक्स स्मार्ट फोन सिटी-२ अजा जात प्रकल्पामधील इस्पिराना अज्ञा जात विल्डिंग क्र. झेड४ च्या ५व्या मजल्यावरील पर्लेट क्र. ५०६, मोजमाणित २३३.९० ची.फूट जोडलेली बालकणी क्षेत्र आणि १९.६९ ची.फूट जोडलेली बालकणी क्षेत्र आणि १९.६९ ची.फूट जारण्यायोग्य क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०९.१८ ची.फूट). चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लेट क्र. ५०५, चर्टई क्षेत्र भोजमाणित २५२ ची.फूट, बिल्डिंग क्र. ११, एवझर्बिया वांगणी, खड्याचापाडा गाव, तालुका कर्जंत, रायगड, ४९०९, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लेट क्र. १०५, १ला मजला, मोजमाणित ३९९ ची.फूट (चर्टई क्षेत्र), बिल्डिंग जे७, फेज ४, एक्झर्बिया वांगणी, खड्याचा पाडा, ता. कर्जंत, ठाणे, महाराष्ट्र, भारत-१२९५०१. चे सर्व ते भाग आणि विभागः सोतिवल, अंबरनाथ बारवी डॅम रोड, बदलापूर परिचम, ठाणे, महाराष्ट्र, भारत ४२९५०३ येथे स्थित गट क्र. २२, हि.क. ३वी आणि १ए धारक जिमीवरील बांयकामित एफ विंग च्या गोटल कर्जंट क्या ८व्या प्रज्या मजल्या सिट्स एक्टें क्र. १८३, २४.३२२ ची.मीटर्स (चर्टई). चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लेट क्र. ८४, हि.क. १/बी, शिराला, बदलापूर पूर्व, ठाणे ४२९५०१, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लेट क्र. १०५, हि.क. १/बी, शिराला, बदलापूर पूर्व, ठाणे ४२९५०१, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लेट क्र. १०५, १४ आपनाला, सिल्डिंग क्र. ६, मोजमाणित ३२.२४२ ची.मीटर्स (चर्टई क्षेत्र, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००, १४००,	बारा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र) क. ९,६९,९३५/- (रुपये नक लाख एकोणसत्तर हजार नक्ये पस्तीस मात्र) क. ९,०८,४१९/- (रुपये नक लाख आठ हजार चारशे अकरा मात्र) क. २४,१३,५२७/- (रुपये सतरा लाख बावीस हजार दोनये बेचाठीस मात्र) क. १५,२०,२४२/- (रुपये सतरा लाख बावीस हजार दोनये बेचाठीस मात्र) क. १९,०५,८५९/- (रुपये एकोणीस लाख पाच हजार आठशे एकोणसाठ मात्र) क. १९,२८,४०८/- (रुपये	४०- ४०- ऑगस्ट- २०२२ २७- ऑगस्ट- २०२२ ०५-साउँ- २०२२ २०२२	\$2 - मोव्हें - \$3 - मोव्हें - \$3 - मोव्हें - \$4 - मोव्हें - \$5 - मोव्हें - \$5 - मोव्हें - \$6 - मोव्हें - \$7 - मोव्हें - \$8 - मो
सुनीलकुमार गुप्ता (प्रॉस्पेक्ट क्र. आचएल १०००२८३१) श्री. राजेंद्र कुमार पोन्पांडियन नाडर, मे. साई सिद्धी केअर सर्व्हिसेस आणि श्रीमती तृतन राजेंद्रकुमार नाडर (प्रॉस्पेक्ट क्र. ८१५७३७) श्री. सुरंत्र जगवंपु दास आणि श्रीमती तिताजली सुरंश दास (प्रॉस्पेक्ट क्र. ८११२८५) श्री. निताज दिलीप खटावकर आणि सी. अरुणा अशोक कानडे (प्रॉस्पेक्ट क्र. आचएल १००४६५३) श्री. नितीन बळीराम डाकवे, श्री. बळीराम पांडुरंग डाकवे आणि सी. नंदा बळीराम डाकवे (प्रॉस्पेक्ट क्र. ७६९६७५) श्री. किकाराम चुनाराम चीधरी आणि सी. पुष्पा किकाराम चीधरी (प्रॉस्पेक्ट क्र. ८४५३०६)	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुलें, ता. कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र, भारत ४१०२०१ थेथे स्थित शेल्टरेक्स स्मार्ट फोन सिटी-२ अशा ज्ञात प्रकल्पामधील इस्पिराना अशा ज्ञात विल्डिंग क्र. क्षेड४ च्या ५०या मजल्यावरील पर्लेट क्र. ५०६, मोजमाधित २३३.१० ची फुट चटई क्षेत्र, ४७.५७ ची फुट चारप्ययायोग्य क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०९.१८ ची.फुट चारप्ययायोग्य क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०९.१८ ची.फुट). चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लेट क्र. ५०९, चर्टई क्षेत्र भोजमाधित २५२ ची.फुट, बिल्डिंग क्र. ११, एक्झर्बिया वांगणी, खड्डघाचापाडा गाव, तालुका कर्जत, रायगड, ४९०१०, सहाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लेट क्र. १०५, १ला मजला, मोजमाधित ३१२ ची.फुट (चर्टई क्षेत्र), बिल्डिंग जे०, फेज ४, एक्झर्बिया वांगणी, खड्डघाचा पाडा, ता. कर्जत, ठाणे, महाराष्ट्र, भारत-४२१५०१ ची.फुट (चर्टई क्षेत्र), बिल्डिंग जे०, फेज ४, एक्झर्बिया वांगणी, खड्डघाचा पाडा, ता. कर्जत, ठाणे, महाराष्ट्र, भारत-४२१५०१ ची.फुट सर्वे क्षेत्र, असरामध्य बारवी इंग रोड, बदलापूर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र, भारत ४०१६०३ व्यं मोजमाधित ३२२ ची.फुट चर्टई क्षेत्र, १ला मजला, स्वाचाता, सर्लें क्र. ५ वी.फुट चर्टई क्षेत्र, १ला मजला, स्वाचाताता, सर्लें क्र. ५ ही.क्र. १, सर्लें क्र. ६, हे.क्र. १/बी, शिरागव, बदलापूर पूर्व, ठाणे ४२१५०, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लेट क्र. ४०९, ४था मजला, स्वाचाता, सर्लें क्र. ६, मोजमाधित ३२२ वी.फुट चर्टई क्षेत्र, १ला मजला, सर्ता, विल्डेंग क्र. ६, मोजमाधित ३२२४३ ची.फुट स्वर्क, ७२, हि.क्र. १/बी, शिरागव, बदलापूर पूर्व, ठाणे ४२१५०, महाराष्ट्र, भारत.	बारा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र) ह. १,६१,९३५/- (रुपये नक लाख एकोणसत्तर हजार नक्ये पस्तीस मात्र) ह. १,०८,४११/- (रुपये नाख आठ हजार चारशे अकरा मात्र) ह. १४,१३,५२७/- (रुपये चोवीस लाख तेरा हजार पाचये सत्तावीस मात्र) ह. १७,२०,२४२/- (रुपये सत्तरा लाख बाबीस हजार दोनये बेचाळीस मात्र) ह. १९,०५,८५१/- (रुपये एकोणीस लाख पाच हजार आठरो एकोणसाठ मात्र)	अगस्ट- २०२२ १०- ऑगस्ट- २०२२ २७- ऑगस्ट- २०२२ ०५-स २०२२	
सुनीलकुमार गुप्ता (प्रॉस्पेक्ट क्र. आचएल १०००२८३१) श्री. राजेंद्र कुमार पोन्पांडियन नाडर, मे साई सिद्धी केअर सर्विकेस आणि श्रीमती तृतन राजेंद्रकुमार नाडर (प्रॉस्पेक्ट क्र. ८१९७३७) श्री. सुरोज जगवंधु द्वास आणि श्रीमती तिताजली सुरेण दास (प्रॉस्पेक्ट क्र. ८१९२८५) श्री. नितेज दिलीप खटावकर आणि सी. अरुणा अशोक कानडे (प्रॉस्पेक्ट क्र. आचपल १००४६५३) श्री. नितीन बळीराम डाकचे, श्री. बळीराम पांडुरंग डाकचे आणि सी. नंदा बळीराम डाकचे (प्रॉस्पेक्ट क्र. ७६९६७५) श्री. किकाराम चीधरी (प्रॉस्पेक्ट क्र. ८४९३७६) श्री. चुनीलाल जीवरामजी चीधरी आणि सी. पुणा किकाराम जीधरी (प्रॉस्पेक्ट क्र. ८४९७६४)	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुलें, ता. कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र, भारत ४१०२०१ वेथे स्थित शेल्टरेक्स स्मार्ट फोन सिटी-२ अजा ज्ञात प्रकल्पामधील इस्पिराना अज्ञा ज्ञात बिल्डिंग क्र. झेड४ च्या ५०ऱ्या मजल्यावरील पर्लेट क्र. ५०६, मोजमाधित २३३.१० ची.फुट चटई क्षेत्र, ४७.५७ ची.फुट चाराण्यायोग्य क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०९.१८ ची.फुट चाराण्यायोग्य क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०९.१८ ची.फुट). चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लेट क्र. ५०९, चर्टई क्षेत्र मोजमाधित २५२ ची.फुट, बिल्डिंग क्र. ११, एक्झर्बिया बांगणी, खड्डाचापाडा गाव, तालुका कर्जत, रायगड, ४९०१०४, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लेट क्र. १०५, १ला मजला, मोजमाधित ३१२ ची.फुट (चटई क्षेत्र), बिल्डिंग जे७, फेज ४, एक्झर्बिया वांगणी, खड्डाचाचा पाडा, ता. कर्जत, ठाणे, महाराष्ट्र, भारत-४१५००१ चे सर्व ते भाग आणि विभागः सर्लेट क्र. १०५०, १ला मजला, सारास्ट्र, भरत-४१५००१ चे सर्व ते भाग आणि विभागः सर्लेट क्र. १०००, क्षेत्र मोजमाधित ३२२ ची.फुट चर्टई क्षेत्र, १ला मजला, स्वाराधकायित ३२२ ची.फुट चर्टई क्षेत्र, १ला मजला, स्वाराधकायित ३२२ ची.फुट चर्टई क्षेत्र, १ला मजला, स्वाराह, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लेट क्र. ६०९, ४वा मजला, बिल्डिंग क्र. ६, मोजमाधित ३२.२४३ ची.मिटर्स (चटई क्षेत्र), गेलिस्सी गाईन, पाषाणे राहे, पाषाणे तालुका कर्जत, जि. रायगड, बांगणी प., रायगड, महाराष्ट्र, भारत-४१०९०१.	बारा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र) ह. १,६१,९३५/- (रुपये नक ताख एकोणसत्तर हजार नक्ये पस्तीस मात्र) ह. १,०८,४११/- (रुपये नक ताख आठ हजार चारशे अकरा मात्र) ह. १४,१३,५२७/- (रुपये चोवीस लाख तेरा हजार पाचये सत्तावीस मात्र) ह. १७,२०,२४२/- (रुपये सत्तरा लाख बावीस हजार दोनये बेचाळीस मात्र) ह. १९,०५,८५१/- (रुपये एकोणीस ताख पाच हजार आठये एकोणीस ताख पाच हजार आठये एकोणीस लाख अञ्चावीस हजार वोराये एकोणीस लाख अञ्चावीस हजार वाराये एकोणीस लाख अञ्चावीस हजार वाराये एकोणीस लाख अञ्चावीस हजार वाराये आठ मात्र)	४०- ४०- ४७- ४७- ४७- ४७- ४०- ४०- ४०- ४०- ४०- ४०- ४०- ४०	\$2 - मोव्हें - \$3 - मोव्हें - \$3 - मोव्हें - \$4 - मोव्हें - \$5 - मोव्हें - \$5 - मोव्हें - \$6 - मोव्हें - \$7 - मोव्हें - \$8 - मो
सुनीलकुमार गुमा (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १००० २८३१) श्री. राजंद्र कुमार पोनुपांडियन नाडर, मे. साई सिद्धी केअर सर्लिसेस आणि श्रीमती तृतन राजंद्रकुमार नाडर (प्रॉस्पेक्ट क्र. ८१५७३७) श्री. सुरोश ज्ञानंचु दास आणि श्रीमती तिताजती सुरेश दास (प्रॉस्पेक्ट क्र. ८१९२८५) श्री. नितीन वळीराम डाकवे, श्री. वळीराम पांड्रार डाकवे आणि सी. अलणा अशोक कानंड (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १००४ २६९३) श्री. नितीन वळीराम डाकवे, श्री. वळीराम पांड्रार डाकवे आणि सी. नंदा वळीराम पांड्रार डाकवे आणि सी. नंदा वळीराम पांड्रार डाकवे (प्रॉस्पेक्ट क्र. ७६९६७५) श्री. किकाराम चीपरी (प्रॉस्पेक्ट क्र. ८४५३७६) श्री. चुनीताल जीवरामजी चीघरी आणि सी. चंपा चुनीताल चीपरी (प्रॉस्पेक्ट क्र. ८४४७६४) श्री. संतोष पांडुरंग निवडुंगे आणि सी.	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुलें, ता. कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र, भारत ४१०२०१ येथे स्थित शेल्टरेक्स स्मार्ट फोन सिटी-२ अजा जात प्रकल्पामधील इस्पिराना अज्ञा जात विल्डिंग क्र. झेड४ च्या ५व्या मजल्यावरील पर्लेट क्र. ५०६, मोजमाधित २३३.९० ची.फूट चटई क्षेत्र, ४७.५७ ची.फूट जोडलेली बालकणी क्षेत्र आणि १९.६९ ची.फूट). चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लेट क्र. ५०५, चटई क्षेत्र मोजमाधित २५२ ची.फूट, बिल्डिंग क्र. ११, एवडार्बिया वांगणी, खडज्ञाचापाडा गाव, तालुका कर्जत, रायगड, ४६०९,०, महाराष्ट्र, भारत-अहर ची.फूट, चिल्डिंग जे७, फेज ४, एक्डार्बिया वांगणी, खडज्ञाचापाडा गाव, ता. कर्जत, टाणे, महाराष्ट्र, भारत-४२१५०१. चे सर्व ते भाग आणि विभागः सर्तेट क्र. १०५, १ला मजला, मोजमाधित १२५ ची.फूट चटई क्षेत्र, १ला मजला, सत्यम मजला, मत्यम प्रतिला एक विभा च्या गावित हम व्हेलि च्या ट्या प्रजल्यावरील पर्लेट क्र. ८१३, २४.३२२ ची.मीटर्स (चटई). चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लेट क्र. १०,६,क्र. १/बी, शिराया, बत्त्तापूर् पूर्व, टाणे ४२५०९, सहसापू, भारत-चला क्षेत्र , प्राचणे ते, प्राचणे तालुका कर्जत, जिरायाह, बांगणी प., रायगड, महाराष्ट्र, भारत-४१०९०९. चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लेट क्र. ४०४, ४था मजला, विल्डिंग क्र. ६, मोजमाधित ३२.२४३ ची.मीटर्स (चटई क्षेत्र), प्रतिका कर्जत, जिरायाह, वांगणी प., रायगड, महाराष्ट्र, भारत-४१०९०९.	बारा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र) क. ९,६९,९३५/- (रुपये नक लाख एकोणसत्तर हजार नक्ये पस्तीस मात्र) क. ९,०८,४१९/- (रुपये नक लाख आठ हजार चारशे अकरा मात्र) क. २४,१३,५२७/- (रुपये सतरा लाख बावीस हजार दोनये बेचाठीस मात्र) क. १५,०५,८५९/- (रुपये सतरा लाख बावीस हजार दोनये बेचाठीस मात्र) क. १९,०५,८५९/- (रुपये एकोणीस लाख पाच हजार आठये एकोणीस लाख अठ्ठावीस हजार दोनये पकोणीस लाख अठ्ठावीस हजार वारये एकोणीस लाख अठ्ठावीस हजार वारये आठ मात्र) क. १५,२८,४०८/- (रुपये एकोणीस लाख अठ्ठावीस हजार वारये आठ मात्र)	४०- ४०- ऑगस्ट- २०२२ २०- ऑगस्ट- २०२२ ०५-साउँ- २०२२ २०२२ २०२२ २०२२	
सुनीलकुमार गुप्ता (प्रॉस्पेक्ट क्र. आचएल १०००२८३१) श्री. राजेंद्र कुमार पोन्पांडियन नाडर, मे साई सिद्धी केअर सर्विकेस आणि श्रीमती तृतन राजेंद्रकुमार नाडर (प्रॉस्पेक्ट क्र. ८१९७३७) श्री. सुरोज जगवंधु द्वास आणि श्रीमती तिताजली सुरेण दास (प्रॉस्पेक्ट क्र. ८१९२८५) श्री. नितेज दिलीप खटावकर आणि सी. अरुणा अशोक कानडे (प्रॉस्पेक्ट क्र. आचपल १००४६५३) श्री. नितीन बळीराम डाकचे, श्री. बळीराम पांडुरंग डाकचे आणि सी. नंदा बळीराम डाकचे (प्रॉस्पेक्ट क्र. ७६९६७५) श्री. किकाराम चीधरी (प्रॉस्पेक्ट क्र. ८४९३७६) श्री. चुनीलाल जीवरामजी चीधरी आणि सी. पुणा किकाराम जीधरी (प्रॉस्पेक्ट क्र. ८४९७६४)	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुलें, ता. कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र, भारत ४१०२०१ थेथे स्थित शेल्टरेक्स स्मार्ट फोन सिटी-२ अजा जात प्रकल्पामधील इस्पिराना अज्ञा जात विल्डिंग क्र. झेड४ च्या ५०ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ५०६, मोजमाणित २३३.१० ची.फूट चर्डर क्षेत्र, ४७.५७ ची.फूट चारण्यायोग्य क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०५.१८ ची.फूट). चे सर्व ते भाग आणि विभागः फ्लॅट क्र. ७०१, चर्टर क्षेत्र मोजमाणित २४२ ची.फूट, बिल्डिंग क्र. इ१, एवड्राविया वांगणी, खड्यायाणाडा गाव, तालुका कर्जत, रायगड, ४१०९०१, महाराष्ट्र, भारत, वालुका कर्जत, रायगड, ५१०९०१, महाराष्ट्र, भारत, वालुका कर्जत, रायगड, भारत, चे सर्व ते भाग आणि विभागः सर्लेट क्र. १००, १४ ता मजला, महाराष्ट्र, भारत-४१५००१ वर्ष स्थान पित एक विभाज वाल्याचील पर्लेट क्र. ८१३, १४.३२२ ची.मीटर्स (चर्ट्ड) चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लेट क्र. छी, क्र. १/बी, शिरागज, बदलापूर पूर्व, ठाणे ४२९५०१, महाराष्ट्र, भारत, चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लेट क्र. १०९, ४था मजला, सत्यम श्रीता, बर्ल्ड क्र. ७२, १८.क. ४, सर्व क्र. ९२, १८.क. ४१, भारत-४१०९०१, चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लेट क्र. ७५, १४०, भाम मजला, चेल्वसी गाईन, पाषाणे रायगड, महाराष्ट्र, भारत-४१०९०१, चे सर्व ते भाग आणि विभागः सर्लेट क्र. ७५, १४। भामला, गंतिकसी गाईन, पाषाणे रायगड, महाराष्ट्र, भारत-४१०९०१, चे सर्व ते भाग आणि विभागः सर्लेट क्र. ९७०, १४ मामला, गंतिकसी गाईन, पाषाणे वाणां सर्वेत्र, वासाम्य, महाराष्ट्र, भारत-४१०९०१, चे सर्व ते भाग आणि विभागः सर्लेट क्र. ९७०, १८, ८, १८, १८, १८, १८, १८, १८, १८, १८,	बारा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र) ह. १,६१,९३५/- (रुपये नक ताख एकोणसत्तर हजार नक्ये पस्तीस मात्र) ह. १,०८,४११/- (रुपये नक ताख आठ हजार चारशे अकरा मात्र) ह. १४,१३,५२७/- (रुपये चोवीस लाख तेरा हजार पाचये सत्तावीस मात्र) ह. १७,२०,२४२/- (रुपये सत्तरा लाख बावीस हजार दोनये बेचाळीस मात्र) ह. १९,०५,८५१/- (रुपये एकोणीस ताख पाच हजार आठये एकोणीस ताख पाच हजार आठये एकोणीस लाख अञ्चावीस हजार वोराये एकोणीस लाख अञ्चावीस हजार वाराये एकोणीस लाख अञ्चावीस हजार वाराये एकोणीस लाख अञ्चावीस हजार वाराये आठ मात्र)	अगास्ट- २०२२ १०- ऑगस्ट- २०२२ २७- ऑगस्ट- २०२२ ०५-सप्टॅं- २०२२ २२- ऑगस्ट- २०२२	
सुनीलकुमार गुमा (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १०००२८३१) श्री. राजेंद्र कुमार पोन्पांडियन नाडर, मे. साई सिद्धी केअर सल्हिसेस आणि श्रीमती तृतन राजेंद्रकुमार नाडर (प्रॉस्पेक्ट क्र. ८१५७३७) श्री. सुरोश जगवंधु दास आणि श्रीमती ततांजली सुरेश दास (प्रॉस्पेक्ट क्र. ८१९२८५) श्री. निलीन विलीप खटावकर आणि सी. अरुणा अश्रोक कानडे (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १००४२६९३) श्री. निलीन वळीराम डाकवे, श्री. वळीराम ग्रांड्रांग डाकवे आणि सी. नंदा बळीराम डाकवे (प्रॉस्पेक्ट क्र. अप्रकृत (प्रॉस्पेक्ट क्र. ७६९६७५) श्री. किकाराम चीधरी (प्रॉस्पेक्ट क्र. ८४५७६) श्री. चुंबीलाल जीवरामजी चीधरी आणि सी. चंपा चुंबीलाल जीवरामजी चीधरी (प्रॉस्पेक्ट क्र. ८४४७६४) श्री. संतोष पांडुरंग निवडुंगे आणि सी. सेहा कमलाकर गाजेर (प्रॉस्पेक्ट क्र.	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुलें, ता. कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र, भारत ४१०२०१ येथे स्थित शेल्टरेक्स स्मार्ट फोन सिटी-२ अजा ज्ञात प्रकल्पामधील इस्पिराना अज्ञा ज्ञात बिल्डिंग क्र. झेड४ च्या ५०व्या मजल्यावरील पर्लेट क्र. ५०६, मोजमाणित २३३.९० ची.फूट चटई क्षेत्र, ४७.५७ ची.फूट वारण्यायोग्य क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०९.१८ ची.फूट). चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लेट क्र. ५०१, चर्टई क्षेत्र मोजमाणित २५२ ची.फूट, बिल्डिंग क्र. ११, एवड्रार्विया वांगणी, खड्डाचाचापाडा गाव, तालुका कर्जत, रायगड, ४१०९०४, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लेट क्र. १०५, १ला मजला, मोजमाणित ३५२ ची.फूट (चटई क्षेत्र), बिल्डिंग जे७, फेज ४, एक्झर्विया वांगणी, खड्डाचा पाडा, ता. कर्जत, ठाणे, महाराष्ट्र, भारत-४२४५०१ चे सर्व ते भाग आणि विभागः सर्लेट क्र. १०५, १ला मजला, मोजमाणित ३६२ ची.फूट (चटई क्षेत्र), बिल्डिंग जे७, फेज ४, एक्झर्विया वांगणी, खड्डाचा पाडा, ता. कर्जत, ठाणे, महाराष्ट्र, भारत-४२४५०१२ चे सर्व ते भाग आणि विभागः फर्लेट क्र. १०६० सेथे मोजमाणित ३२२ ची.फूट चर्टई क्षेत्र, १ला मजलानीविरील वांधकामित एफ विंग च्या गोल्डन क्र्हेंल च्या टब्या मजल्यावरील फर्लेट क्र. ८१३, २४.३२२२ ची.मीटर्स (चटई). चे सर्व ते भाग आणि विभागः फर्लेट क्र. ४०५, ४था मजला, शिल्डिंग क्र. ६, मोजमाणित ३२.२४३ ची.मीटर्स (चटई क्षेत्र), गोलेससी गाईन, पाषाणे ते इत, पाषणे तालुका कर्जत, जि. रायगड, बांगणी प., रायगढ, महाराष्ट्र, भारत-४१०१०१. चे सर्व ते भाग आणि विभागः सर्लेट क्र. ४०४, भोजमाणित ३२.२३० ची.फूट (चटई क्षेत्र), बिल्डिंग क्र. ६, भोजमाणित ३२.२३० ची.फूट (चटई क्षेत्र), बिल्डिंग क्र. ६, भोजमाणित ३२.२३० ची.फूट (चटई क्षेत्र), बिल्डिंग क्र. ६, भोजमाणित ३२.२४० ची.फूट (चटई क्षेत्र), बिल्डिंग क्र. ६, भोजमाणित ३२.२४० ची.फूट (चटई क्षेत्र), वालिडंग क्र. ७, ४था मजला, विल्डिंग क्र. ६, भोजमाणित ३२.२४० ची.मीटर्स (चटई क्षेत्र), पोलेसरी गाईन, पाषाणे तोडु, क्र. ७, १८, १८, १८, १८, १८, १८, १८, १८, १८, १८	बारा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र) क. १,६१,१३५/ – (रुपये नक लाख एकोणसमर हजार नक्ये पस्तीस मात्र) क. १,०८,४११/ – (रुपये नक लाख आठ हजार चारशे अकरा मात्र) क. १४,१३,५२७/ – (रुपये सत्ता लाख आठ हजार पाच्ये सत्तावीस मात्र) क. १४,२०,२४२/ – (रुपये सत्ता लाख वावीस हजार दोनये बेचाळीस मात्र) क. १४,०५,८५९/ – (रुपये एकोणीस लाख पाच हजार आठये एकोणीस लाख अट्टावीस हजार चारशे आठ मात्र) क. १४,२८,४०८/ – (रुपये एकोणीस लाख अट्टावीस हजार चारशे आठ मात्र) क. १४,३२,०२६/ – (रुपये पुरोतीस लाख अट्टावीस हजार चारशे आठ मात्र)	४०- ४०- ऑगस्ट- २०२२ २०- ऑगस्ट- २०२२ ०५-साउँ- २०२२ २०२२ २०२२ २०२२	
सुनीलकुमार गुप्ता (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १०००२८३१) श्री. राजेंद्र कुमार पोनुपांडियन नाडर, मे. साई सिद्धी केअर सर्लिहेस आणि श्रीमती तृतन राजेंद्रकुमार नाडर (प्रॉस्पेक्ट क्र. ८१५७३७) श्री. सुरोरा जगनंधु दास आणि श्रीमती ततांजली सुरेश दास (प्रॉस्पेक्ट क्र. ८१९२८५) श्री. निलीन विलीप खटावकर आणि सी. अरुणा अशोक कानडे (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १००४२६१३) श्री. निलीन वर्ळीराम डाक्क्वे, श्री. वर्ळीराम पांडुंग डाक्क्वे आणि सी. नंदा वर्ळीराम डाक्क्वे (प्रॉस्पेक्ट क्र. अप्रकृत (प्रॉस्पेक्ट क्र. ७६९६७५) श्री. किकाराम चीधरी (प्रॉस्पेक्ट क्र. ८४४७६१) श्री. चुंशीताल जीवरामजी चीधरी आणि सी. चंपा चुंशीताल जीवरामजी चीधरी (प्रॉस्पेक्ट क्र. ८४४७६१) श्री. संतोष पांडुरंग निवडुंगे आणि सी. सेहा कमलाकर गाजेर (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १००४०४४९)	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुले, ता. कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र, भारत ४१०२०१ योथ स्थित शेल्टरेक्स स्मार्ट फोन सिटी-२ अशा जात प्रकल्पामधील इस्सिरान अशा जात विल्डिंग क्र. क्षेड४ च्या ५०वा मजल्यावसील पलॅट क्र. ५०६, मोजमाणित २३३.१० ची.फूट चटई क्षेत्र, ४७.६७ ची.फूट वारारण्यायोग्य क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०९.१८ ची.फूट). चे सर्व ते भाग आणि विभागः पलंट क्र. ७०१, चर्टई क्षेत्र मोजमाणित २२२ ची.फूट, बिल्डिंग क्र. ३१, एवर्झविंवा वांगणी, खडवाचाणाडा गाव, तालुका कर्जत, रायगड, ४१०९०१, महाराष्ट्र, भारता पाच, तालुका कर्जत, रायगड, ४१०९०१, महाराष्ट्र, भारत पाच, तालुका कर्जत, रायगड, ४१०९०१, महाराष्ट्र, भारत पाच, ता. कर्जत, ठाणे, महाराष्ट्र, भारत अर्थ, ५०३ सर्व ते भाग आणि विभागः सौनिवल, अंबरताथ बारवी डेंग रोड, बरदाणुर, पर्वच्च, क्या आणि, महाराष्ट्र, भारत ४२९५०३ ये सर्व ते भाग आणि विभागः सौनिवल, अंबरताथ बारवी डेंग सोजमाणित २२२ ची.फूट ८१३, २४,३२२ ची.मीटर्स (चटई) चे सर्व ते भाग आणि विभागः सर्वेट क्र. ४०, १८ क्र. १४॥, भारत-अर्थ, भारत-वेच सर्व ते भाग आणि विभागः सर्वेट क्र. ४०५, ४७॥ मजला, भारत-४१०००, ३ सर्वेड ते भाग आणि विभागः सर्वेट क्र. ४०५, भाम मजला, विल्डिंग क., भामआपित २२,२४५ ची.मीटर्स (चटई क्षेत्र), मिल्टिंग क. ५०५, ४॥ मजला, निवसी गार्डंन, पाणोणे प., रायगड, महाराष्ट्र, भारत-४९०००, चे सर्व ते भाग आणि विभागः सर्वेट क्र. ४००, भामपाय, महाराष्ट्र, भारत-४९०००, १८ एवर्ड क्षेत्र), बिल्डिंग क. ७, ४था मजल्या विलसी गार्डंन, पाणाणे वामागः सर्वेट क्र. ४००, १८८, ८१५, एवर्स, १८८, ८१५, एवर्स, १८८, १८५, १८५, १८५, १८५, १८५, १८५, १८५	बारा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र) क. १,६१,१३५/ – (रुपये नक लाख एकोणसमर हजार नक्ये पस्तीस मात्र) क. १,०८,४११/ – (रुपये नक लाख आठ हजार चारशे अकरा मात्र) क. १४,१३,५२७/ – (रुपये सत्ता लाख आठ हजार पाच्ये सत्तावीस मात्र) क. १४,२०,२४२/ – (रुपये सत्ता लाख वावीस हजार दोनये बेचाळीस मात्र) क. १४,०५,८५९/ – (रुपये एकोणीस लाख पाच हजार आठये एकोणीस लाख अट्टावीस हजार चारशे आठ मात्र) क. १४,२८,४०८/ – (रुपये एकोणीस लाख अट्टावीस हजार चारशे आठ मात्र) क. १४,३२,०२६/ – (रुपये पुरोतीस लाख अट्टावीस हजार चारशे आठ मात्र)	४०- ४०- ऑगस्ट- २०२२ २०- ऑगस्ट- २०२२ ०५-साउँ- २०२२ २०२२ २०२२ २०२२	
सुनीलकुमार गुमा (प्रॉस्पेक्ट क्र. आचएल १०००२८३१) श्री. राजेंद्र कुमार पोन्पांडियन नाडर, मे. साई सिद्धी केअर सर्विकेस आणि श्रीमती तृतन गर्जेट्कमार नाडर (प्रॉस्पेक्ट क्र. ८१५७३७) श्री. सुरेश जगवंधु दास आणि श्रीमती रिताजली सुरेश दास (प्रॉस्पेक्ट क्र. ८११२८५) श्री. निलेश ट्लिप खटावकर आणि सी. अरणा अशोक कानडे (प्रॉस्पेक्ट क्र. आचएल १००४२६९३) श्री. निलीश विकासम डाकवे, श्री. वळीसम पांडुरंग डाकवे आणि सी. नंदा बळीसम डाकवे (प्रॉस्पेक्ट क्र. ७६९६७५) श्री. किकासम चुनासम चीधरी (प्रॉस्पेक्ट क्र. ८४५३७६) श्री. चुनीलाल जीवसमजी चीधरी आणि सी. चंपा चुजीलाल जीवसमजी चीधरी (प्रॉस्पेक्ट क्र. ८४४७६४) श्री. संतोष पांडुरंग निवडुंगे आणि सी. नंदा कलाकर गाजे (प्रॉस्पेक्ट क्र. आचएल १००४०४४९)	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुलें, ता. कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र, भारत ४१०२०१ येथे स्थित शेल्टरेक्स स्मार्ट फोन सिटी-२ अजा जात प्रकल्पामधील इस्पिराना अज्ञा जात किल्डांग क्र. झेड४ च्या ५०ऱ्या मजल्यावसील फ्लॅट क्र. ५०६, मोजमाणित २३३.१० ची.फूट व्यदर्श क्षेत्र, ४७.६.९ ची.फूट चारण्यायोय क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०६.१८ ची.फूट). चे सर्व ते भाग आणि विभागः फ्लॅट क्र. ७०१, चर्टई क्षेत्र मोजमाणित २२२ ची.फूट, बिल्डिंग क्र. इ१, एक्झार्बंचा व्यागण, खडक्याचाणाडा गाव, तालुका कर्जत, रायगड, ४१०९०१, महाराष्ट्र, भारत, वालुका कर्जत, रायगड, ५१०९०१, महाराष्ट्र, भारत, वालुका कर्जत, रायगड, ५१०९०१, महाराष्ट्र, भारत, वालुका कर्जत, रायगड, ५१०९०१, महाराष्ट्र, भारत-अवस्थित, वाल्का कर्जत, रायगड, भारत, वालुका कर्जत, उणे, महाराष्ट्र, भारत-अवस्थ०, वेथे, महाराष्ट्र, भारत-अवस्थ०, वेथे, महाराष्ट्र, भारत अवस्थ०, वेथे, महाराष्ट्र, भारत-अवस्थ०, वेथे, चाल्का कर्जत, उणे, महाराष्ट्र, भारत-अवस्थ०, वेथे, चाल्का कर्जत, वाल्का वाल्का कर्जत, वाल्का कर्जत, वाल्का कर्जत, वाल्का महाराष्ट्र, भारत-४१०९०९, वेथे स्थित भारत-४१००९, वेथे स्थित प्रवाह, महाराष्ट्र, भारत ४१४००, येथे स्थित प्रवाह, महाराष्ट्र, भारत अर्थर००, वेथे स्थित प्रवाह, महाराष्ट्र, भारत प्रवाह, सहारा, भारत-४१०००, वेथे स्थित प्रवाह, महाराष्ट्र, भारत प्रवाह, प्रवाह कर वालिल क्रा अर्था मजल्यावील विल्डा क्र. ७वी च्या बी विंत मधील पर्टट क्र. ४०२, वर्ट क्षेत्र माजवारील विल्डा क्र. ७वी च्या बी विंत मधील पर्टट क्र. ४०२, वर्ट व्या अत्र माजवारील विल्डा क्र. ७वी च्या बी विंत मधील पर्ट क्रा प	बारा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र) ह. १,६१,९३५/- (रुपये नक लाख एकोणसन्तर हजार नक्ये पस्तीस मात्र) ह. १,०८,४११/- (रुपये नक लाख आठ हजार चारशे अकरा मात्र) ह. १४,१३,५२७/- (रुपये चोवीस लाख तरा हजार पाच्ये सत्तावीस मात्र) ह. १७,२०,२४२/- (रुपये चेवाळीस मात्र) ह. १९,०५,८५९/- (रुपये प्रकोणीस लाख पाच हजार आठशे एकोणीस लाख अञ्चाचीस हजार चारशे आठ मात्र) ह. १४,३२,०२६/- (रुपये चेवाद लाख बत्तीस हजार सव्वीस मात्र)	अगास्ट- २०२२ १०- ऑगस्ट- २०२२ ०५- ऑगस्ट- २०२२ ०५-सप्टॅ- २०२२ २०२२ २०२२	88 - गोल्डॅ -
सुनीलकुमार गुप्ता (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १०००२८३१) श्री. राजेंद्र कुमार पोनुपांडियन नाडर, मे. साई सिद्धी केअर सर्लिहेस आणि श्रीमती तृतन राजेंद्रकुमार नाडर (प्रॉस्पेक्ट क्र. ८१५७३७) श्री. सुरोरा जगनंधु दास आणि श्रीमती ततांजली सुरेश दास (प्रॉस्पेक्ट क्र. ८१९२८५) श्री. निलीन विलीप खटावकर आणि सी. अरुणा अशोक कानडे (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १००४२६१३) श्री. निलीन वर्ळीराम डाक्क्वे, श्री. वर्ळीराम पांडुंग डाक्क्वे आणि सी. नंदा वर्ळीराम डाक्क्वे (प्रॉस्पेक्ट क्र. अप्रकृत (प्रॉस्पेक्ट क्र. ७६९६७५) श्री. किकाराम चीधरी (प्रॉस्पेक्ट क्र. ८४४७६१) श्री. चुंशीताल जीवरामजी चीधरी आणि सी. चंपा चुंशीताल जीवरामजी चीधरी (प्रॉस्पेक्ट क्र. ८४४७६१) श्री. संतोष पांडुरंग निवडुंगे आणि सी. सेहा कमलाकर गाजेर (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १००४०४४९)	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुलें, ता. कर्जंत, जि. ता. याया, महाराष्ट्र, भारत ४४०२०१ येथे स्थित शेल्टरेक्स स्मार्ट फोन सिटी-२ अजा जात प्रकल्पामधील इस्पिराना अजा जात विल्डिंग क्र. झेड४ च्या ५व्या मजल्यावरील पलंट क्र. ५०६, मोजमाणित २३३.९० ची.फूट जोडलेली बालाकणी क्षेत्र आणि १९.६९ ची.फूट जोडलेली बालाकणी क्षेत्र आणि १९.६९ ची.फूट जोडलेली बालाकणी क्षेत्र आणि १९.६९ ची.फूट वारण्यायोग्य क्षेत्र (पकुण क्षेत्र ३०९.१८ ची.फूट). चे सर्व ते भाग आणि विभागः पलंट क्र. ५०५, चर्टई क्षेत्र मोजमाणित २४२ ची.फूट, विल्डिंग क्र. ११, एवइविंचा यांगणी, खड्याचापाडा गाव, तालुका कर्जंत, रायगड, ४९०९, महाराष्ट्र, भारत (चटई क्षेत्र), विल्डिंग जे७, फेज ४, एवइविंचा यांगणी, खड्याचापाडा गाव, ता. कर्जंत, ठाणे, महाराष्ट्र, भारत (चटई क्षेत्र), विल्डिंग जे७, फेज ४, एवइविंचा यांगणी, खड्याचा पाडा, ता. कर्जंत, ठाणे, महाराष्ट्र, भारत-४९५०१ चे सर्व ते भाग आणि विभागः सोतिवल, अंबरावाथ बारवी डॅम रीड, बदलापूर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र, भारत ४२९५०३ चेथे स्थित गट क्र. २२, हि.क्र. ३वी आणि १ए धारक जिमीवरील बांधकामित एफ विंग च्या गोल्डन कर्लंत च्या टब्या मजल्यावरील पलंट क्र. ८१३, २४.३२२ ची.मीटर्स (चटई). चे सर्व ते भाग आणि विभागः पलंट क्र. ४०, हि.क्र. १/बी, शिराला, बदलापूर पूर्व, ठाणे ४९५०१, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः पलंट क्र. ४०, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः पलंट क्र. ४०, हि.क्र. १/बी, शिराला, बदलापूर पूर्व, ठाणे ४९५०१, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः पलंट क्र. ४०४, मोजमापित ३२.२० ची, कुट (चटई क्षेत्र), विल्डिंग क्र. ७, था मजला, मिरेनी गार्डन, पाणणे गी. पाणणे तालुका कर्जंत, जिस्सी गार्डन, पाणणे गी. पाणणे तालुका कर्जंत, जिस्सी गार्डन, पाणणे मुट्र (चटई क्षेत्र), विल्डिंग क्र. ७, ४था मजला, महाराष्ट्र, भारत १९००००१. चे सर्व ते भाग आणि विभागः सर्व क्र. १७०, १८ ८/२/एन१, ८/२/एन१, ८/२/एन१, ८/२/एन१, ८/२/एन१, ८/३/एन१, ९/२/ए, ९/६/ए, वुलसी विवान, पाणाणे विभागः सर्व क्र. १९००, रायगड, महाराष्ट्र, भारत १९००००१. चे सर्व ते भाग आणि विभागः सर्व क्र. १९००, रेप्टं एवरे क्र. भाजमापित २८८८०३ ची-कृट. चे सर्व ते भाग आणि विभागः माराष्ट, भारत-४२६००१ वे सर्व ते भाग आणि विवान, माराणे, सरहापु, भारत-४१६००१ वे सर्व ते भाग आणित विवान,	बारा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र) क. ९,६९,९३५/- (रुपये नक लाख एकोणसत्तर हजार नक्ये पस्तीस मात्र) क. ९,०८,४१९/- (रुपये नक लाख आठ हजार चारणे अकरा मात्र) क. २४,२३,५२७/- (रुपये सत्तरा लाख तरा हजार पाचये सत्तावीस मात्र) क. १७,२०,२४२/- (रुपये सत्तरा लाख वावीस हजार दोनये बेचाळीस मात्र) क. १९,०५,८५९/- (रुपये एकोणीस लाख पाच हजार आठये एकोणीस लाख अड्डावीस हजार चारये आठ मात्र) क. १९,२८,४०८/- (रुपये एकोणीस लाख अड्डावीस हजार चारये आठ मात्र) क. १४,३२,०२६/- (रुपये चौदा लाख बतीस हजार सव्वीस मात्र)	अगास्ट- २०२२ १०- ऑगस्ट- २०२२ ०५-साउँ- २०२२ ०५-साउँ- २०२२ २०२२ ४२- ऑगस्ट- २०२२	\$2 - नोव्हें - \$2 - \$2 - नोव्हें - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 - \$2 -
सुनीलकुमार गुमा (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १००० २८३१) श्री. राजंद्र कुमार पोनुपांडियन नाडर, मे. साई सिद्धी केअर सर्लिक्सेस आणि श्रीमती तृतन राजंद्रकुमार नाडर (प्रॉस्पेक्ट क्र. ८१५०३७) श्री. सुरोश ज्ञानंधु दास आणि श्रीमती तिताज्ती सुरेश दास (प्रॉस्पेक्ट क्र. ८१९२८५) श्री. नितीज दिलीप खटावकर आणि सी. अरुणा अशोक कानंडे (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १००४ २६९३) श्री. नितीज वळीराम डाकवे, श्री. वळीराम पांडुरंग डाकवे आणि सी. नंदा वळीराम पांडुरंग डाकवे आणि सी. नंदा वळीराम पांडुरंग डाकवे (प्रॉस्पेक्ट क्र. ७६९६७५) श्री. किकाराम चीधरी (प्रॉस्पेक्ट क्र. ८४५३७६) श्री. चुनीलाल चीधरी (प्रॉस्पेक्ट क्र. ८४४७६४) श्री. संतोच पांडुरंग निवडुंगे आणि सी. चेया चुनीलाल चीधरी (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १००४०४४९)	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुलें, ता. कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र, भारत ४१०२०१ येथे स्थित शेल्टरेक्स स्मार्ट फोन सिटी-२ अज्ञा ज्ञात प्रकल्पामधील इस्पिरान अज्ञा ज्ञात विल्डिंग क्र. झेड४ च्या ५०्या मजल्यावसील पर्लेट क्र. ५०६, मोजमाणित २३३.१० ची.फूट व्यदर्श क्षेत्र, ४७.६५ ची.फूट वाराण्यायोग्य क्षेत्र (एकुण क्षेत्र ३०१.१८ ची.फूट). चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लेट क्र. ६०१, चर्टई क्षेत्र मोजमाणित २२२ ची.फूट, बिल्डिंग क्र. ११, एक्झविंबा वांगणी, खडक्याचाणाडा गाव, तालुका कर्जत, रायगड, ४१०९०१, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः पर्लेट क्र. १०५, १०ता मजला, मोजमाणित ३१२ ची.फूट (चर्टई क्षेत्र), बिल्डिंग के०, फेज ४, एक्झविंबा वांगणी, खडक्याचाणाडा, ता. कर्जत, ठाणे, महाराष्ट्र, भारत-४२१५०१. चे सर्व ते भाग आणि विभागः सोनिवल, अंबरनाथ बारवी डॉम रीड, ब्रदलापूर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र, भारत ४२१५०१० येथे स्थित गट क्र. २२, दि.क्र. ३१ आणी ११ एषा एक क्षमिनीवरील बांधकामित एफ विंग च्या गोल्डन व्हॅली च्या ८व्या मजल्यावरील पर्लेट क्र. ८१३, २४.३२२ ची.मीटर्स (चर्टई). चे सर्व ते भाग आणि विभागः सर्लेट क्र. बी-१०९६ क्षेत्र, भारता, बरलापूर पूर्व, ठाणे ४२१५०, महाराष्ट्र, भारत चर्च सिटी, दार्ले क्र. ३०, १८क्र. १४, अभाग त्राचा, भारता, सत्यम श्रीला, सर्लेह क्र. ७२, हि.क्र. १४, वालेह क्र. ४०, ४घा मजला, सत्यम श्रीलस्या, बरलापूर पूर्व, ठाणे ४२१५०, महाराष्ट्र, भारत-४१०९०, चे सर्व ते भाग आणि विभागः सर्लेट क्र. ४०५, ४घा मजला, सत्यम श्रीलस्य (वर्टई क्षेत्र), बिल्डिंग क्र. ७५ ४मा मजला, सत्यम श्रीलस्य गार्डन, पापाणे, वांगणी कर्जत, रायगड, महाराष्ट्र, भारत-४९०९०, वे सर्व ते भाग आणि विभागः सर्लेट क्र. ४०५, ८०, १८, ८७, १८, १८, १८, १८, १८, १८, १८, १८, १८, १८	करा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र)	४०- ४०- ऑगस्ट- २०२२ २७- ऑगस्ट- २०२२ ०५- ऑगस्ट- २०२२ २०२२ २०२२ २०२२ २०२२ २०२२ २०२२	88 - गोल्डॅ -
सुनीलकुमार गुमा (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल १००० २८३१) श्री. राजंद्र कुमार पोनुपांडियन नाडर, मे. साई सिद्धी केअर सर्लिक्षेस आणि श्रीमती तृतन राजंद्रकुमार नाडर (प्रांस्पेक्ट क्र. ८१५०३७) श्री. सुरा अणवंधु दास आणि श्रीमती तिताज्ती सुरेश दास (प्रांस्पेक्ट क्र. ८१९२८५) श्री. निलीज दिलीप खटावकर आणि सी. अरुणा अशोक कानडे (प्रांस्पेक्ट क्र. आयएल १००४१६९३) श्री. निलीज बळीराम डाकवे, श्री. बळीराम पांड्रंग डाकवे आणि सी. नंदा बळीराम पांड्रंग डाकवे आणि सी. नंदा बळीराम पांड्रंग डाकवे (प्रांस्पेक्ट क्र. ७६९६७५) श्री. किकाराम चीधरी (प्रांस्पेक्ट क्र. ८४५३६६) श्री. चुनीलाल जीवरामजी चीधरी आणि सी. चया चुनीलाल चीधरी (प्रांस्पेक्ट क्र. ८४४६६४) श्री. संतोच पांड्रंग निवडुंगे आणि सी. संता कमलाकर गाजं (प्रांस्पेक्ट क्र. आयएल १००४०४४९)	४१०२०१. चे सर्व ते भाग आणि विभागः गाव आकुलें, ता. कर्जंत, जि. ता. याया, महाराष्ट्र, भारत ४४०२०१ येथे स्थित शेल्टरेक्स स्मार्ट फोन सिटी-२ अजा जात प्रकल्पामधील इस्पिराना अजा जात विल्डिंग क्र. झेड४ च्या ५व्या मजल्यावरील पलंट क्र. ५०६, मोजमाणित २३३.९० ची.फूट जोडलेली बालाकणी क्षेत्र आणि १९.६९ ची.फूट जोडलेली बालाकणी क्षेत्र आणि १९.६९ ची.फूट जोडलेली बालाकणी क्षेत्र आणि १९.६९ ची.फूट वारण्यायोग्य क्षेत्र (पकुण क्षेत्र ३०९.१८ ची.फूट). चे सर्व ते भाग आणि विभागः पलंट क्र. ५०५, चर्टई क्षेत्र मोजमाणित २४२ ची.फूट, विल्डिंग क्र. ११, एवइविंचा यांगणी, खड्याचापाडा गाव, तालुका कर्जंत, रायगड, ४९०९, महाराष्ट्र, भारत (चटई क्षेत्र), विल्डिंग जे७, फेज ४, एवइविंचा यांगणी, खड्याचापाडा गाव, ता. कर्जंत, ठाणे, महाराष्ट्र, भारत (चटई क्षेत्र), विल्डिंग जे७, फेज ४, एवइविंचा यांगणी, खड्याचा पाडा, ता. कर्जंत, ठाणे, महाराष्ट्र, भारत-४९५०१ चे सर्व ते भाग आणि विभागः सोतिवल, अंबरावाथ बारवी डॅम रीड, बदलापूर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र, भारत ४२९५०३ चेथे स्थित गट क्र. २२, हि.क्र. ३वी आणि १ए धारक जिमीवरील बांधकामित एफ विंग च्या गोल्डन कर्लंत च्या टब्या मजल्यावरील पलंट क्र. ८१३, २४.३२२ ची.मीटर्स (चटई). चे सर्व ते भाग आणि विभागः पलंट क्र. ४०, हि.क्र. १/बी, शिराला, बदलापूर पूर्व, ठाणे ४९५०१, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः पलंट क्र. ४०, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः पलंट क्र. ४०, हि.क्र. १/बी, शिराला, बदलापूर पूर्व, ठाणे ४९५०१, महाराष्ट्र, भारत. चे सर्व ते भाग आणि विभागः पलंट क्र. ४०४, मोजमापित ३२.२० ची, कुट (चटई क्षेत्र), विल्डिंग क्र. ७, था मजला, मिरेनी गार्डन, पाणणे गी. पाणणे तालुका कर्जंत, जिस्सी गार्डन, पाणणे गी. पाणणे तालुका कर्जंत, जिस्सी गार्डन, पाणणे मुट्र (चटई क्षेत्र), विल्डिंग क्र. ७, ४था मजला, महाराष्ट्र, भारत १९००००१. चे सर्व ते भाग आणि विभागः सर्व क्र. १७०, १८ ८/२/एन१, ८/२/एन१, ८/२/एन१, ८/२/एन१, ८/२/एन१, ८/३/एन१, ९/२/ए, ९/६/ए, वुलसी विवान, पाणाणे विभागः सर्व क्र. १९००, रायगड, महाराष्ट्र, भारत १९००००१. चे सर्व ते भाग आणि विभागः सर्व क्र. १९००, रेप्टं एवरे क्र. भाजमापित २८८८०३ ची-कृट. चे सर्व ते भाग आणि विभागः माराष्ट, भारत-४२६००१ वे सर्व ते भाग आणि विवान, माराणे, सरहापु, भारत-४१६००१ वे सर्व ते भाग आणित विवान,	करा लाख अकरा हजार नव्याण्णव मात्र) 5. ९,६९,९३५/- (रुपये नक लाख एकोणसत्तर हजार नक्ये पस्तीस मात्र) 5. ९,०८,४१९/- (रुपये नक लाख आठ हजार चारशे अकरा मात्र) 5. १४,१३,५२७/- (रुपये चोवीस लाख तरा हजार पाचये सत्तावीस मात्र) 5. १४,२०,२४२/- (रुपये सतरा लाख बावीस हजार दोनये बेचाळीस मात्र) 5. १९,०५,८५९/- (रुपये एकोणीस लाख अवावीस हजार यात्र अग्र एकोणीस लाख अव्वावीस हजार वारखे आठ मात्र) 5. १९,२८,४०८/- (रुपये एकोणीस लाख अव्वावीस हजार वारखे आठ मात्र) 5. १४,३२,०२६/- (रुपये पेत्र लाख वर्तीस हजार सव्वीस मात्र) 5. १४,३२,०२६/- (रुपये चीदा लाख वर्तीस हजार सव्वीस मात्र)	४०- ४०- ऑगस्ट- २०२२ २०- ऑगस्ट- २०२२ ०५-साउँ- २०२२ २०२२ २०२२ २०२२ ०५-साउँ- २०२२	

बुक्त पार्यासासाम कृषय आयकृत आयकृत पार्या ताथा कायालयः सार क्र. २०., २ ५ ज. १८ मचला, क्रमार ताका मान, आरसाआयवाजाय व्यव्यव्यः, पार्यार (२). १९४९ ज्ये आणि आयआयण्णल् हारुम, सन इन्फोटेक पार्क, रोड क्र. १९४, प्लॉट क्र. बी-२३, ठाणे इंडिस्ट्रियल एरिया, बागळे इस्टेट, ठाणे २००६, १०५ आणि दिवाडी रोड बीएल, दुकान क्र. ६/७/८, पहिला मजला, सरद पवार मवन, चिंचपाडा रोड, पेण, रायगड़, महाराष्ट्र ४०११०७ आणि दुकान क्र. १०५, १०६, १०७, पहिला मजल विकास गलेकसी, सानेवाडी, बदलापुर (पूर्व)-४२१५०३/किंवा कॉर्पोरेट कार्यालयः आयआयण्डण्ल टॉबर, प्लॉट क्र. १८, उद्योग बिहार, फेज-।४, गुमाव, हरियाणा यांन् ठिकाण: पालघर आणि ठाणे आणि रायगड आणि बदलापुर, दिनांक: १६/११/२०२२ सही/- प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड करिता

कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड

नों. का. युनिट नं. २८३-२८७, ''एफ'' विंग, दुसरा मजला, सोलाँरिस-।, साकी विहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२ सीआयएन : एल२२२१०एमएच१९९३पीएलसी०७४०३५

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही <u>आणि अर्ध वर्षाकरिता अलेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षाचा उतारा</u>

1							((रक्कम लाखात)
	अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले वर्ष
			३०/०९/२०२२ (अलेखापरिक्षित)	३०/०६/२०२२ (अलेखापरिक्षित)	३०/०९/२०२१ (अलेखापरिक्षित)	३०/०९/२०२२ (अलेखापरिक्षित)	३०/०९/२०२१ (अलेखापरिक्षित)	३१/०३/२०२२ (लेखापरिक्षित)
1	१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१३.३७	११.८७	१३.९८	२५.२५	२९.३७	49.88
	२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बाबींपूर्व)	0.99	(\$\$.0)	0.08	6.83	१.७८	४.७२
	¥	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (कर-पश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात समाविष्ट)	0.53	(0.38)	(0.88)	0.76.0	१.५०	2.48
١	Х	समभाग भांडवल	५२६.२१	५२६.२१	५२६.२१	५२६.२१	५२६.२१	५२६.२१
	ų	इतर इक्विटी (मागील लेखावर्षाच्या ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	(५७.०८)
1	ξ	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १ च्या) मूलभूत आणि सौम्यिकृत (रु. त.)	0.0082	(0.000)	(\$000.0)	0.0004	٥.٥٥२८	6,00€3

t . सेबी (लिस्टींग अँड अद्रर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे सादर केलेल्या अलिप्त तिमाही समाप्तीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा

CRESSANDA SOLUTIONS LIMITED CIN: L51900MH1985PLC037036

Reg. Office: #312A, Embassy Centre, Nariman Point,, Mumbai, Maharashtra, 400021 Contact No.:- +91 81692 45676, Website: : www.cressanda.com, Email :- cressanda123@gmail.com

for the Quarter and half year ended September 30, 2022

Extracts of the Statement of Un-audited Financial Results

(Rs. in Lakhs except EPS)												
	Standalone			Consolidated								
Particulars	Quarter ended 30.09.2021 (Unaudited)	Six months ended 30.09.2022 (Unaudited)	Quarter ended 30.09.2021 (Unaudited)	Quarter ended 30.09.2022 (Unaudited)	Six months ended 30.09.2022 (Unaudited)	Quarter ended 30.09.2021 (Unaudited)						
Total income from operations (net)	2090.52	3929.51	5.03	2425.33	4515.85	5.03						
Net Profit/(Loss) for a period (before tax and exceptional items)	40.49	66.94	(4.36)	112.95	68.87	(4.36)						
Net Profit/(Loss) for a period before tax (after exceptional items)	120.49	199.44	(4.36)	192.95	201.37	(4.36)						
Net Profit / (Loss) for the period after tax	126.99	199.44	(4.36)	199.45	201.37	(4.36)						
Total Comprehensive Income for the period	126.99	199.44	(4.36)	199.45	201.37	(4.36)						
Paid –up Equity Share Capital (Share of Re. 1/- each)	3984.96	3984.96	3,035.78	3,984.96	3,984.96	3,035.78						
Earning per equity share												
Basic:	0.032	0.05	(0.001)	0.05	0.051	(0.001)						
Diluted:	0.032	0.05	(0.001)	0.05	0.051	(0.001)						

Note:

Place : Mumbai

Date: 14/11/2022

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Result for the quarter and half year ended is available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com).

Figures of the previous year have been re-grouped/ re-arranged / re-classified wherever considered necessary.

For Cressanda Solutions Limited Milind Palay

DIN: 08644812

ठिकाण : मुंबई

वर दिला आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज लिमिटेड ची वेबसाईट, बीएसई लिमिटेड ची (www.bseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट www.kaiserpress.com वर उपलब्ध आहे. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता एकत्रित अलेखापरिक्षित एकत्रित निष्कर्षाचा उतारा

						(रक्कम लाखात)
		एकत्रित					एकत्रित
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०/०९/२०२२ (अलेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३०/०६/२०२२ (अलेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३०/०९/२०२१ (अलेखापरिक्षित)	संपलेले अर्ध वर्ष ३०/०९/२०२२ (अलेखापरिक्षित)	संपलेले अर्ध वर्ष ३०/०९/२०२१ (अलेखापरिक्षित)	संपलेले वर्ष ३१/०३/२०२२ (लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२६५.०४	488.00	१,०४५.०९	८६४.११	१,३६३.९४	३,३२०.५५
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बार्बीपूर्व)	(२२१.६०)	(३०९.०९)	१४७.१०	(५३०.६८)	९७.६६	१४१.४५
ş	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व आणि अपवादात्मक बार्बीपश्चात)	-	-	-	-	-	-
Х	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ (तोटा) (कर-पश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात समाविष्ट)	(२२२.६७)	(३०९.२३)	१०९.५२	(५३१.८८)	98.78	९६.१३
ų	समभाग भांडवल	५२६.२१	५२६.२१	५२६.२१	५२६.२१	५२६.२१	५२६.२१
ξ	इतर इक्विटी	-	-	-			१५४.१०
O	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १ च्या) मूलभूत आणि सौम्यिकृत (रु. त.) (अवार्षिक)	(0.23)	(56.0)	0.87	(०.५६)	٥.٥٧	0.80

१. सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स, २०१५ च्या रेप्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे सादर केलेल्या तिमाही आणि वर्ष समाप्तीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा वर दिला आहे. तिमाही आणि वर्ष समाप्तीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज ची वेबसाईट, बीएसई लिमिटेड ची (www.bseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन: ००४१६०३२

www.kaiserpress.com वर उपलब्ध आहे. २. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या एकत्रित वित्तीय निष्कर्षांमध्ये कळवलेली आकडेवारी ही ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या कालावधीच्या संबंधातील अलेखापरिक्षित आकडेवारी आणि ३० जून, २०२२ रोजी पर्यंतच्या लेखापरीक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकित करण्याच्या अधीन असलेल्या प्रकाशित अलेखापरिक्षित तिमाही एकत्रित आकडेवारी राम्यानची तौलानिक आकडेवारी आहे.

संचालक मंडळाच्या वतीने दिनांक : १४ नोव्हेंबर, २०२२ कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी सही/-भुषणलाल अरोरा